

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार  
हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत  
रोपवाटिका व रोपवने (वृक्ष लागवड)  
तयार करणे.  
तांत्रिक व आर्थिक मापदंड सुधारित  
करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग (रोहयो प्रभाग)  
शासन निर्णय क्र. मग्रारो-२०१६/प्र.क्र.१०३/मग्रारो-१  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : २९ सप्टेंबर, २०१६

**वाचा :-**

१. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५
२. महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ (दिनांक ६ ऑगस्ट, २०१४ पर्यंत सुधारित)
३. शासन निर्णय क्र. मग्रारो-२०१० / प्र. क्र. ३५ / रोहयो -१, दिनांक ९ डिसेंबर, २०१०
४. शासन निर्णय क्र. मग्रारो-२०११ / प्र. क्र. २८ / रोहयो-१, दिनांक १० मे, २०११
५. शासन परिपत्रक क्र. मग्रारो-२०११ / प्र. क्र. ८५/ रोहयो-१, दिनांक ३ नोव्हेंबर, २०११
६. केंद्र शासनाचे मास्टर सर्व्यूलर (२०१६-२०१७), दिनांक ०१ एप्रिल, २०१६
७. शासन निर्णय क्र. मग्रारो-२०१६ / प्र. क्र. ४०/ मग्रारो-१, दिनांक ०१ एप्रिल, २०१६
८. महसूल व वन विभागाचा सुधारित तांत्रिक व आर्थिक मापदंडाचा प्रस्ताव,  
दिनांक १४ सप्टेंबर, २०१६

**प्रस्तावना :-**

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम, २००५ अंतर्गत राज्यामध्ये मग्रारोहयो टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली असून, दिनांक ०१ एप्रिल, २००८ पासून संपूर्ण राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ (दिनांक ६ ऑगस्ट, २०१४ पर्यंत सुधारित) मधील अनुसूची - दोन मध्ये ३ (पाच) अन्वये वनरोपणाच्या कामाचा समावेश आहे.

वातावरणाचे वाढते तापमान, पुरेशा पर्जन्याचा अभाव इ. विविध परिणामांचा विचार करता तसेच राष्ट्रीय वन नीती, १९८८ नुसार एकूण भूपृष्ठाच्या कमीत कमी ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादनाखाली असणे आवश्यक असण्याची बाब विचारात घेता, राज्यातील सद्यस्थितीतील वनांचे १६.४६ टक्के असलेले प्रमाण वाढविण्याचे शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून शासनाच्या वन विभागाकडून दिनांक ०१ जुलै, २०१६ रोजी २ कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद व शासकीय यंत्रणेच्या अथक प्रयत्नातून सदर मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली व २.५० कोटीपेक्षा अधिक वृक्ष लागवड राज्यामध्ये करण्यात आली.

आगामी वर्षामध्ये देखील वृक्ष लागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचे प्रस्तावित आहे. या प्रक्रियेमध्ये महात्मा गांधी नरेगा योजनेचा सक्रिय सहभाग महत्वाचा ठरणार आहे. महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सन २०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीमध्ये ५० कोटी रोपांची निर्मिती करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रोपनिर्मिती केल्यास वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत मिळेल.

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत रोपवाटिका व वृक्ष लागवड करण्यासंदर्भातील तांत्रिक व आर्थिक मापदंड दिनांक १० मे, २०११ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत. केंद्र शासन प्रत्येक वर्षी राज्याकरिता अकुशल मजुरीचा दर निश्चित करीत असते. दिनांक ०१ एप्रिल, २०१६ पासून हा दर रुपये १९२/- प्रतिदिन इतका निश्चित केलेला आहे. त्यास अनुसरून शासनाने दिनांक ०१ एप्रिल, २०१६ च्या शासन निर्णयान्वये अकुशल मजुरीचा दर रुपये १९२/- प्रतिदिन इतका राज्यामध्ये लागू केला आहे. रोपवाटिका निर्मिती तसेच वृक्ष लागवड करण्याकरिता साहित्याचा दर सुधारित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. वन विभागाकडून यासंदर्भातील प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यास अनुसरून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

**शासन निर्णय :-**

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत रोपवाटिका तयार करणे तसेच वृक्ष लागवड करणे याबाबींच्या सुधारित तांत्रिक व आर्थिक मापदंडास पुढीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. (सविस्तर दरपत्रके परिशिष्ट-अ (रोपवाटिका भाग १ व २) व परिशिष्ट -ब (वृक्ष लागवड नमुना क्रमांक १ ते ७) सोबत जोडण्यात येत आहेत.

**परिशिष्ट - अ (रोपवाटिका)**

बाब	महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत रोपवाटिका भाग - १ व भाग - २ (१०००) रोपांसाठी (मजुरीचा दर रुपये १९२/- प्रतिदिन प्रमाणे)	
रोपाचा प्रकार	रोपे तयार करण्यासाठी पिशवीचे आकारमान	साहित्य व मजुरीसह रोप तयार करण्याचा खर्च (रुपये)
लहान रोपे रोपवाटिका भाग - १ (कालावधी ९ महिने)	१२.५० X २५.०० से. मी.	१२,३५१.०४ म्हणजेच रुपये १२.३५ (प्रतिरोप)
उंच रोपे रोपवाटिका भाग - २ (कालावधी ९ महिने)	२५.०० X ४०.०० से. मी.	६२,६७८.४० म्हणजेच रुपये ६२.६७ (प्रतिरोप)

परिशिष्ट - ब (वृक्ष लागवड नमुना क्रमांक १ ते ७)  
(वृक्ष लागवड कालावधी - तीन वर्षे)

वृक्ष लागवड अंदाजपत्रक (मजुरीचा दर रु. १९२/- प्रतिदिन प्रमाणे)					
बाब	तांत्रिक मापदंड				आर्थिक मापदंड (रुपये)
	नमुना क्र.	रोप संख्या प्रतिहेक्टर	अंतर (मीटर)	खड्डे आकार (मीटर)	
वृक्ष लागवडीकरिता सात (७) विविध रोप नमुने (गुरे प्रतिबंधक चरासह) अंदाजपत्रक	१	२,५०० (लहान रोपे)	२ X २	०.३० X ०.३० X ०.३० (२५०० खड्डे)	रुपये १,६८,१८७.९९/- म्हणजेच रु. ६७.२७ (प्रतिरोप)
	२	२,५०० रोपे (लहान रोपे)	२ X २	२ X ०.६० X ०.३० (१२५० चर )	रुपये २,२७,२०७.३६ /- म्हणजेच रु. ९०.८८ (प्रतिरोप )
	३	६२५ (लहान रोपे)	४ X ४	०.४५ X ०.४५ X ०.४५ (६२५ खड्डे)	रुपये १,३०,७३८.७३ /- म्हणजेच रु. २०९.१८ (प्रतिरोप)
	४	१,१११ (लहान रोपे)	३ X ३	०.४५ X ०.४५ X ०.४५ (१,१११ खड्डे)	रुपये १,५९,६२९.२३ /- म्हणजेच रु. १४३.६७ (प्रतिरोप)
	५	१,१११ (उंच रोपे)	३ X ३	०.४५ X ०.४५ X ०.४५ (१,१११खड्डे)	रुपये २,५०,६९१.२५ /- म्हणजेच रु. २२५.६४ (प्रतिरोप)
	६	१,१११ (उंच रोपे) पाणीपुरवठा सुविधेसह	३ X ३	०.४५ X ०.४५ X ०.४५ (११११ खड्डे)	रुपये ५,२४,४८१.२२ /- म्हणजेच रु. ४७२.०८ (प्रतिरोप)
	७	२०० रोपे प्रतिघटक (रस्ता दुतर्फा लागवड)	४ X ४	०.६० X ०.६० X ०.६० (२०० खड्डे)	रुपये २,६१,४०४.९२ /- म्हणजेच रु. १,३०७ (प्रतिरोप)

२. वन विभागाने वन क्षेत्रावर करावयाच्या रोपवाटिका व वृक्ष लागवडीबाबत सुधारित तांत्रिक व आर्थिक मापदंडाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यास अनुसरून खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे. [सविस्तर दरपत्रके परिशिष्ट - क (सागवान रोपवाटिका) व परिशिष्ट - ड (वृक्ष लागवड कामे) अन्वये सोबत जोडण्यात आली आहेत.]

परिशिष्ट - क (सागवान रोपवाटिका)

बाब	महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत रोपवाटिका दरपत्रक (१००० रोपांसाठी) (मजुरीचा दर रुपये १९२/- प्रतिदिन प्रमाणे)	
रोपाचा प्रकार	रोपे तयार करण्यासाठी पिशवीचे आकारमान	साहित्य व मजुरीसह रोप तयार करण्याचा खर्च (रुपये)
सागवान रोपे	१२.५० X २५.०० से. मी.	रुपये १७,३९९.२७/- म्हणजेच रु. १७.४० (प्रतिरोप)

परिशिष्ट - ड (वृक्ष लागवड नमुना क्रमांक १ ते ९)

(वृक्ष लागवड कालावधी - पाच वर्षे)

वृक्ष लागवड अंदाजपत्रक (मजुरीचा दर रु. १९२/- प्रतिदिन प्रमाणे)					
बाब	तांत्रिक मापदंड				आर्थिक मापदंड (रुपये)
	नमुना क्र.	रोप संख्या प्रतिहेक्टर	अंतर (मीटर)	खड्डे आकार (मीटर)	
वृक्ष लागवडीकरिता नऊ (९) विविध रोप नमुने (गुरे प्रतिबंधक चरासह) अंदाजपत्रक	१.	मृदसंधारणाची कामे व जलशोषक चर प्रभाग-१ (Zone १)	निरंक	निरंक	रुपये ७१,९७७/- प्रतिहेक्टर दराप्रमाणे
	२	२,५०० साग जडी	२ X २	निरंक	रुपये १,५९,६७७/- म्हणजेच रु. ६३.८७ (प्रतिरोप)
	३	२,५०० (लहान रोपे)	२ X २	०.३० X ०.३० X ०.३० (२५०० खड्डे)	रुपये १,९८,२८४ /- म्हणजेच रु. ७९.३१ (प्रतिरोप)
	४	२,५०० (लहान रोपे)	४ X २	२.० X ०.६० X ०.३० (१२५० चर)	रुपये २,४८,६८६ /- म्हणजेच रु. ९९.४७ (प्रतिरोप)

५	१,१११ (लहान रोपे)	३ X ३	०.४५ X ०.४५ X ०.४५ (१,१११ खड्डे)	रुपये १,७८,०९७ /- म्हणजेच रु. १६०.३० (प्रतिरोप)
६	१,१११ (उंच रोपे)	३ X ३	०.४५ X ०.४५ X ०.४५ (१,१११खड्डे)	रुपये २,७२,७६७ /- म्हणजेच रु. २४५.५१ (प्रतिरोप)
७	६२५ (लहान रोपे)	४ X ४	०.४५ X ०.४५ X ०.४५ (६२५ खड्डे)	रुपये १,५०,२९४ /-म्हणजेच रु. २४०.४७ (प्रतिरोप)
८	२७८ (लहान रोपे)	६ X ६	०.४५ X ०.४५ X ०.४५ (२७८ खड्डे)	रुपये ७५,९२४ /- म्हणजेच रु. २७३.११ (प्रतिरोप)
९	१५० (लहान रोपे)	चरावर लागवड ५० चर + १०० गवत ओटे	२.० X ०.६० X ०.३० (५० चर)	रुपये ७९,३७८ /- म्हणजेच रु. ५२९.१९ (प्रतिरोप)

३. प्रस्तुत शासन निर्णयास अनुसरुन रोपवाटिका तयार करण्याची व वृक्ष लागवडीची कामे हाती घेण्यात यावीत.

४. सदर कामांकरिता वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग कार्यान्वयीन यंत्रणा राहतील.

५. सदर कार्यक्रम राबविताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी निश्चित करण्यात आलेल्या खालील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल.

अ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सदर कामांसाठी निधी उपलब्ध होणार असल्यामुळे या योजनेच्या आर्थिक निकषांचे पालन करणे आवश्यक आहे.

ब) रोपवाटिका निर्मितीच्या कामांचे तात्काळ पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०१६१००५१५०७४२८८१६ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. पुरुषोत्तम भापकर)  
सचिव (रोहयो)

प्रत -

- १) मा. राज्यपालांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- ३) सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मुख्य सचिवांचे स्वीय सहायक
- ५) शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई
- ६) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय
- ७) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र, नागपूर
- १०) आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे
- ११) सर्व जिल्हाधिकारी
- १२) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १३) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर
- १४) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर
- १५) प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), महाराष्ट्र राज्य, नागपूर
- १६) प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महासंचालक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे
- १७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, नागपूर
- १८) सर्व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक
- १९) सर्व मुख्य वनसंरक्षक
- २०) सर्व उपवनसंरक्षक
- २१) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई / नागपूर
- २२) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर
- २३) सर्व उपसचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, नियोजन (रोहयो) / वन विभाग
- २४) सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो)
- २५) सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
- २६) निवड नस्ती (मग्रा०-१)

**परिशिष्ट -अ**

**रोपवाटीका दरपत्रक (भाग-१)**

**पॉलिथिन पिशवितील (१२.५०x२५.००सें.मी.आकाराचे) रोपे तयार करणे  
(कालावधी ९ महिने)**

**दैनंदिनी मजुरीचा दर रुपये १९२.००**

अ.क्र.	कामाचा तपशील	१००० रोपांसाठीचा दर			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहीत्य व पुरवठा	एकूण रक्कम
१	२	३	४	५	६
१	रोपवाटीकेसाठी भाड्याने जागा घेणे	०.००	०.००	५४९.००	५४९.००
२	पॉलिथिन पिशविची किंमत १२.५०x२५.०० से.मी. २०० गेज साईजची पॉलिथिन पिशवी दर रू.१३९/- प्रति किलो दराने (३.३३ किलो) रोपवाटीके पर्यंत वाहतूक खर्चासह (प्रति किलो ३०० पिशव्या )	०.००	०.००	४६३.००	४६३.००
३	रोपवाटीकेच्या जागेची सफाई करून जागेची मोजणी करणे. निरीक्षण पथ व ओटे आकार (१२x१.२x०.१५) मी. व काटेरी कुंपन तयार करणे. (साहित्याच्या किंमती सह)	३.६०	६९१.२०	१८३.००	८७४.२०
४	गाळाची माती, शेणखत, वाळू (२:१:१) पुरवठा व रोपवाटीके पर्यंत वाहतूक करणे, माती ०.६७, शेणखत ०.३४ वाळू ०.३४ घ.मी. मिळून १.३५ घ.मी. प्रति १००० पिशव्या, माती रू. ५४८/- प्रति घ.मी. शेणखत रू.१२८०/- प्रति घ.मी. व रेती रू. १२८०/- प्रति घ.मी. वाहतुकीसह.	०.००	०.००	१२३८.००	१२३८.००
५	गाळाची माती, शेणखत, वाळू यांची छाननी करून २:१:१ प्रमाणात मिश्रण करून, पॉलिथीन पिशव्यामध्ये भरणे व त्याचे गट लावणे.	३.००	५७६.००	०.००	५७६.००
६	बियाणे पुरवठा (गोळा करून साठवणूक करणे इ.खर्चासह)	२.००	३८४.००	९१.००	४७५.००
७	पॉलिथिन पिशवित बि भरणे	०.५०	९६.००	०.००	९६.००
८	पिशवितील रोपांना झरीणे पाणी देणे, जानेवारी ते सप्टेंबर (पाण्यासाठीचा खर्च तसेच झारी व पाईपच्या किंमतीसह)	१५.८०	३०३३.६०	७३१.००	३७६४.६०
९	रोपांची मुळे जमिनीत जावू नयेत यासाठी वाफयात रोपांखाली पॉलिथीन शिट अंथरणे.	०.००	०.००	१८३.००	१८३.००
१०	पॉलिथीन पिशव्या हलविणे ३ वेळा	६.००	११५२.००	०.००	११५२.००
११	पॉलिथिन पिशव्यातील रोपांची १० वेळा निंदणी करणे.	१.००	१९२.००	०.००	१९२.००
१२	किटकनाशकांची फवारणी, खते देणे व माती भुसभुशीत करणे (किटकनाशके व खताच्या किंमतीसह) खत ३ वेळा व वकिटकनाशके/बुरशीनाशके आवश्यकतेनुसार	२.००	३८४.००	१८३.००	५६७.००
१३	रोपांची संगोपन व देखभाल	८.१०	१५५५.२०	०.००	१५५५.२०
	<b>एकूण</b>	<b>४२.००</b>	<b>८०६४.००</b>	<b>३६२१.००</b>	<b>११६८५.००</b>
	<b>मंजूर कल्याण २.७० टक्के</b>		<b>०.००</b>	<b>३१५.४९</b>	<b>३१५.४९</b>
	<b>आकस्मित खर्च ३.०० टक्के</b>		<b>०.००</b>	<b>३५०.५५</b>	<b>३५०.५५</b>
	<b>एकूण एकंदर</b>	<b>४२.००</b>	<b>८०६४.००</b>	<b>४२८७.०४</b>	<b>१२३५१.०४</b>
	<b>खर्चाचे प्रमाण प्रति रोप खर्च रू.</b>				<b>१२.३५</b>
	<b>मजुरी व साहीत्य पुरवठा यांची टक्केवारी</b>		<b>६५.००%</b>	<b>३५.००%</b>	<b>१००%</b>

**परिशिष्ट -अ**  
**रोपवाटीका दरपत्रक ( भाग-२ )**  
**पॉलिथिन पिशवितील (२५x४०सें.मी.आकाराचे)रोपे तयार करणे**  
**(कालावधी ९ महिने) दैनंदिनी मजुरीचा दर रुपये १९२.००**

अ.क्र.	कामाचा तपशील	१००० रोपांसाठीचा दर			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहीत्य व पुरवठा	एकूण रक्कम
१	२	३	४	५	६
१	रोपवाटीकेसाठी भाड्याने जागा घेणे	०.००	०.००	१०२४.००	१०२४.००
२	पॉलिथिन पिशविची किंमत २५x४० से.मी. ६०० गेज साईजची पॉलिथिन पिशवी दर रु.१३९/- प्रति किलो दराने (२९.४० किलो) रोपवाटीकेपर्यंत वाहतूक खर्चासह (प्रति किलो ३४ पिशव्या )	०.००	०.००	४०८७.००	४०८७.००
३	रोपवाटीकेच्या जागेची सफाई करून जागेची मोजणी करणे. निरीक्षण पथ व ओटे आकार (१२x१, २x०, १५) मी.तयार करणे व काटेरी कुंपन तयार करणे. (साहित्याच्या किंमती सह)	१०.८०	२०७३.६०	१८३.००	२२५६.६०
४	गाळाची माती, शेणखत, वाळू (२:१:१) पुरवठा व रोपवाटीकेपर्यंत वाहतूक करणे, माती ३.७८, शेणखत १.८९, वाळू १.८९ घ.मी. मिळून ७.५६ घ.मी. प्रति १००० पिशव्या, माती रु. ५४८/- प्रति घ.मी. शेणखत रु.१२८०/- प्रति घ.मी. व रेतती रु. १२८०/- पती घ.मी. वाहतुकीसह.	०.००	०.००	६९१२.००	६९१२.००
५	गाळाची माती, शेणखत, वाळू यांची छाननी करून २:१:१ प्रमाणात मिश्रण करून, पॉलिथीन पिशव्यामध्ये भरून वाफयात गट लावणे.	१६.८०	३२२५.६०	०.००	३२२५.६०
६	छोट्या पिशवीतील ९ महिन्याची रोपे मोठ्या पिशवित लावणे व वाफयात ठरवून दिल्या प्रमाणे गटात लावणे	४.००	७६८.००	०.००	७६८.००
७	रोपे मोठी उंच वाढल्याने ती सरळ राहावीत म्हणून रोपांना आधार देण्याकरीता बांबंच्या काठीचा आधार देणे	२.००	३८४.००	२७४३.००	३१२७.००
८	पिशवितील रोपांना झरीणे पाणी देणे (९ महिने)	७९.००	१५१६८.००	११७०.००	१६३३८.००
९	पॉलिथीन पिशव्या २ वेळा हलविणे	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
१०	रोपांखाली पॉलिथीन शीट अंथरणे	०.००	०.००	४५७.००	४५७.००
११	पॉलिथिन पिशव्यातील रोपांची ४ वेळा निदणी करणे.	२.००	३८४.००	०.००	३८४.००
१२	किटकनाशकांची फवारणी व खते देणे व माती भुसभुशीत करणे(किटकनाशके व खताच्या किंमतीसह)	८.००	१५३६.००	१८३.००	१७१९.००
१३	रोपांची संगोपण व देखभाल	८.१०	१५५५.२०	०.००	१५५५.२०
	एकूण	१६०.७०	३०८५४.४०	१६७५९.००	४७६१३.४०
	मजूर कल्याण २.७० टक्के			१२८५.५६	१२८५.५६
	आकस्मित खर्च ३.०० टक्के			१४२८.४०	१४२८.४०
	एकूण मजूर कल्याण व आकस्मिक खर्च			२७१३.९६	२७१३.९६
	एकूण एकंदर भाग १-२	१६०.७०	३०८५४.४०	१९४७२.९६	५०३२७.३६
	एकूण एकंदर भाग १-१	४२.००	८०६४.००	३६२१.००	११६८५.००
	मजूर कल्याण २.७० टक्के	०.००	०.००	३१५.४९	३१५.४९
	आकस्मित खर्च ३.०० टक्के		०.००	३५०.५५	३५०.५५
	एकूण		८०६४.००	४२८७.०४	१२३५१.०४
	एकूण एकंदर भाग १	४२.००	८०६४.००	४२८७.०४	१२३५१.०४
	एकूण एकंदर	२०२.७०	३८९१८.४०	२३७६०.००	६२६७८.४०
	खर्चाचे प्रमाण प्रति रोप खर्च रु.		३८.९१	२३.७६	६२.६७
	मजुरी व साहीत्य पुरवठा यांची टक्केवारी		६२%	३८%	१००%



परिशिष्ट- ब

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत गावठान, गायरान, सामुहिक, शासकिय, निमशासकिय व शैक्षणिक संस्थांच्या जमिनीवर वृक्ष लागवडीचे दर पत्रक

नमुना क्रमांक -१

२ मी x २ मी अंतरावर ०.३० x ०.३० x ०.३० मी. आकारमानाचे २५०० खड्डे  
रोपे संख्या २५०० प्रतिहेक्टर

दैनंदिनी मजुरीचा दर रुपये १९२.००

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
अ.	पुर्व पावसाळी कामे				
१	मोजणी व सीमांकन करणे, (चार लहान दगडाची रास उभारण्यासह) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मीटरवर) ग्रीड टाकणे, तसेच जागवरील अनावश्यक झाडेझुडूपे काढून जमीन तयार करणे.	१०.९०	२०९२.८०	९१.००	२१८३.८०
२	मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९५२.००
ब.	लागवड पुर्व कामे		०.००		०.००
३	रोपवन क्षेत्राभोवती गुरे प्रतिबंधक चर खोदणे (१.९०x०.६०x१.००मी.खोली) खोदलेली माती निर्देशाप्रमाणे १० मी. अंतरापर्यंत व १ मी. उंची पर्यंत नेऊन टाकणे/पसरविणे व सलग ताल करणे. चर परिमिती - १०२ र.मी. प्रति हे. माती काम १२७.५० घ.मी. प्रति हेक्टर.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
४	वृक्ष लागवडीच्या मातीकामासाठी खड्ड्यांची आखणी प्रति हेक्टरी २५०० खड्डे आकारमान ०.३०x०.३०x०.३० मीटर - २x२ मीटर अंतरावर सा.पु. ४.०९ प्रति ५० खड्ड्यांसाठी.	४.००	७६८.००	२०५.००	९७३.००
५	वृक्ष लागवडीसाठी करावयाचे मातीकाम ०.३०x०.३०x०.३० मीटर आकाराचे २५०० खड्डे खोदणे प्रति १०० खड्डे (१.५९ म.दिन प्रमाणे).	४३.५०	८३५२.००	०.००	८३५२.००
६	रोपवाटीका अंशतः खर्च २५०० रोपे लागवडीसाठी अधिक २० टक्के रोपे मरअळी भरणेसाठी एकूण ३००० रोपे (१२.५x२५ से.मी. आकाराच्या पिशवीत) तयार करण्याचा खर्च रुपये १.९४ प्रति रोप प्रमाणे प्रति रोप मजुरी रुपये ६.७२ व साहित्य पुरवठा रु.३.२२ प्रति रोप.	१०५.१४	२०१८६.८८	९६५५.००	२९८४१.८८
७	घायपात कंद ४२० कंद (रुपये ४५.७१/- प्रती १०० कंद) (घायपात कंद न मिळाल्यास प्रोसोपिस, चिल्लार, सागरगोटा इ. वृक्षप्रजातीचे बी सलग तालीवर पेरण्यासाठी खरेदी करणे.)	०.००	०.००	५७६.००	५७६.००
	एकूण	२७७.११	५३२०५.१२	१०६१८.००	६३८२३.१२
	आकस्मिक निधी २ टक्के			१२७६.४६	१२७६.४६
	मजुर कल्याण खर्च २.७० टक्के			१७२३.२२	१७२३.२२
	एकंदर एकूण	२७७.११	५३२०५.१२	१३६१७.६८	६६८२२.८०
क.	प्रथम वर्ष कामे				
१	रोपवाटीका अंशतः खर्च-रोपांची देखभाल व संगोपन रोपे- रु. २.४८ प्रती रोप प्रमाणे प्रती रोप मजुरी रुपये १.६८ व साहित्य पुरवठा रु.०.८० प्रती रोपे.	२६.२९	५०४७.६८	२४१४.००	७४६१.६८
२	खणलेल्या खड्ड्यातून निघालेल्या मातीतून दगडागटे, कचरा, वेचून अलग करणे व प्रत्येक खड्ड्यांत सिंगल सुपर फॉस्फेट टाकणे व खड्डा चांगले मातीने भरणे २५०० खड्डे.	१९.४४	३७३२.४८	२१९४.००	५९२६.४८
३	रोपवाटीकेतून रोपवन क्षेत्रापर्यंत रोपांची वाहतूक ३००० रोपे रु.१.८२ प्रती रोप (भराई-उतराईचा खर्च यात समाविष्ट आहे) मजुरी ०.१४ म.दिन प्रती १०० रोपे	४.२०	८०६.४०	५४८६.००	६२९२.४०
४	रोपवाटीकेत घायपात कंद खणणे, रोपवन क्षेत्रापर्यंत वाहतूक करणे आणि लागवड करणे. ०.४० म.दिन प्रती १०० घायपात कंद/प्रोसोपिस, चिल्लार, सागरगोटा इ. वृक्षप्रजातीचे बी तीन ओळीत बी पेरणी करणे.	१.६८	३२२.५६	०.००	३२२.५६
५	रोपवनात २५०० रोपांची लागवड करणे. १.०० म.दिन प्रती १०० रोपे	२५.००	४८००.००	०.००	४८००.००
६	२० टक्के मरअळीचे ठिकाणी नवीन रोपे लागवड करणे.	१०.००	१९२०.००	०.००	१९२०.००
७	रोपवनात तीन वेळा निंदणी करणे व २ वेळा भरभांगलण करणे, २५०० रोपे ३.५० म.दि. प्रती १०० रोपांना निंदणीचे वेळी खत देणे.	८७.५०	१६८००.००	२०५७.००	१८८५७.००
८	रोपवन संरक्षण-१० महिने-१० हेक्टरसाठी १ मजुर	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	अग्निप्रतीबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
१०	रोपवाटीका अंशतः खर्च -द्वितीय वर्षात मरअळीचे जागी पुर्नलागवडीसाठी, २५०० रोपांचे-२०% रोपे तयार करणे. ५०० रोपे	१७.५२	३३६३.८४	१६०९.००	४९७२.८४
	एकूण	२२३.६३	४२९३६.९६	१३७६०.००	५६६९६.९६
	आकस्मिक निधी २ टक्के			११३३.९३	११३३.९३
	मजुर कल्याण २.७० टक्के			१५३०.८१	१५३०.८१
	एकंदर एकूण	२२३.६३	४२९३६.९६	१६४२४.७४	५९३६१.७०

ड.	द्वितीय वर्ष कामे				
१	रोपवाटीका खर्च मरअळी भरण्यासाठी २०% तयार केलेल्या ५०० रोपांची देखरेख व संगोपन	४.३८	८४०.९६	४०२.००	१२४२.९६
२	रोपवाटीकेमधुन ५०० रोपांची वाहतुक रु.१.८२/- प्रती रोप भराई उतराच्या खर्चासह.	०.००	०.००	९१४.००	९१४.००
३	५०० रोपांची मरअळी लागवड १०० रोपांना २ म.दिवस प्रमाणे.	१०.००	१९२०.००	०.००	१९२०.००
४	दोन वेळा निंदणी व एकदा भरभांगलन (रोपांभोवती माती भुसभुशीत करुण भर देणे ), निंदणीचे वेळी खत देणे.	६२.५०	१२०००.००	२०५७.००	१४०५७.००
५	अग्निप्रतीबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
६	रोपवन संरक्षण-१० महिने-१० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
	एकूण	११५.३८	२२१५२.९६	३३७३.००	२५५२५.९६
	आकस्मिक खर्च २.०० टक्के			५१०.५१	५१०.५१
	मजुर कल्याण २.७० टक्के			६८९.२०	६८९.२०
	एकूण	११५.३८	२२१५२.९६	४५७२.७१	२६७२५.६७
इ.	तृतीय वर्ष कामे				
१	एकवेळा निंदणी व भरभांगलन (रोपांभोवती माती भुसभुशीत करुन भर देणे) निंदणी १०० रोपांना १.० म.दि. व भरभांगलन ०.५० प्रती १०० रोपे	३७.५०	७२००.००	०.००	७२००.००
२	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
३	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
	एकूण	७६.००	१४५९२.००	०.००	१४५९२.००
	आकस्मिक निधी २ टक्के			२९१.८४	२९१.८४
	मजुर कल्याण २.७० टक्के			३९३.९८	३९३.९८
	एकूण	७६.००	१४५९२.००	६८५.८२	१५२७७.८२

### गोषवारा

अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	२७७.११	५३२०५.१२	१०६१८.००	६३८२३.१२	२९९९.६८	६६८२२.८०
२	प्रथम वर्ष कामे	२२३.६३	४२९३६.९६	१३७६०.००	५६६९६.९६	२६६४.७४	५९३६१.७०
३	द्वितीय वर्ष कामे	११५.३८	२२१५२.९६	३३७३.००	२५५२५.९६	११९९.७१	२६७२५.६७
४	तृतीय वर्ष कामे	७६.००	१४५९२.००	०.००	१४५९२.००	६८५.८२	१५२७७.८२
	एकूण	६९२.१२	१३२८८७.०४	२७७५१.००	१६०६३८.०४	७५४९.१५	१६८१८७.९९

प्रति रोप खर्च रुपये ६७.२७

**महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत ग्राम पंचायतीमार्फत  
ग्राम पंचायत गावठाण, गायरान, सामुहिक, शासकिय, निमशासकिय व शैक्षणिक संस्थांच्या जमिनीवर वृक्ष लागवडीचे  
अंदाजपत्रक**

**नमुना क्रमांक २**

२ मी. X २ मी. अंतर, २ रोपे प्रती चर, २५०० रोपे प्रती हेक्टर  
२.०० x ०.६० x ०.३० मी आकाराचे १२५० चर प्रती हेक्टर

दैनंदिनी मंजूरी दर रूपये १९२/-

अ.क्र.	कामाचा तपशिल	१ हेक्टर करीता			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकुण रक्कम
	<b>अ) पूर्व पावसाळी कामे</b>				
१	मोजणी व सिमांकन करणे (चार लहान दगडांची रास उभारण्यासह) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मिटरवर) ग्रिड टाकणे, जागेवरील अनावश्यक झाडेझुडपे काढून जमिन तयार करणे.	१०.९०	२०९२.८	९१.००	२१८३.८०
२	मृदसंधारणाची कामे दगडुधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ०.३० मिटर पर्यंत वाहतुक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२	०.००	५९५२.००
	<b>ब.) लागवड पूर्व कामे</b>		०		०.००
३	रोपवन क्षेत्राभोवती गुरे प्रतीबंधक चर खोदणे (१.९० x ०.६० x १.०० मी.खोली) खोदलेली माती निर्देशाप्रमाणे १० मी. अंतरापर्यंत व १ मी. उंचीपर्यंत नेऊन टाकणे/पसरवणे व सलग ताल करणे. चर परिमिती १०२ र.मी. प्रती हे. मातीकाम १२७.५० घ.मी. प्रती हेक्टर	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
४	वृक्ष लागवडीच्या मातीकामासाठी चराची आखणी प्रती हेक्टरी १२५० चर आकारमान २.०० x ०.६० x ०.३० मी. सा. पु. रु. १४.६२/- प्रती १०० रु. मीटर	५.००	९६०	३६५.००	१३२५.००
५	वृक्ष लागवडीसाठी करावयाचे मातीकाम ०.३० x ०.३० x ०.३० मीटर आकाराचे समपातळी आणि एका आड एकविक्रुरलेले असे १२५० चर ट्रॅचेस खोदणे प्रती ट्रॅच ०.१५५ म.दि. (५०% माती, मुरुम व ५०% कठीण मुरुम प्रमाणे) रु. २९.७५ प्रती चर प्रमाणे, (सदर दर हा परि. ३ इतर या बाबीसाठी आहे, प्रत्यक्षात मातीच्या स्तरानुसार यामध्ये बदल होवू शकेल)	१९३.६९	३७१८८.४८	०.००	३७१८८.४८
६	रोपवाटीका खर्च २५०० रोपे लागवडीसाठी अधिक २० टक्के रोपे मरअळी भरणेसाठी एकूण ३००० रोपे (१२.५ सें.मी. X २५ सें.मी. आकाराच्या पिशवीत) तयार करण्याचा अंशतः खर्च रुपये ९.९४ प्रती रोप प्रमाणे प्रती रोप मजुरी रु. ३.६८ व साहित्य पुरवठा रुपये ३.२१ प्रती रोप	१०५.१४	२०१८६.८८	९६५५.००	२९८४१.८८
७	घायपात कंद ४२० कंद (रुपये ४५.७१/- प्रती १०० कंद ) (घायपात कंद न मिळाल्यास प्रोसोपिस, चिल्हार, सागरगोटी इ. वृक्षजातीचे बी सलग तालीवर पेरण्यासाठी खरेदी करणे)	०	०.००	५७६.००	५७६.००
	<b>एकुण</b>	<b>४२८.३०</b>	<b>८२२३३.६०</b>	<b>१०७७८.००</b>	<b>९३०११.६०</b>
	<b>आकस्मिक निधी २ टक्के</b>			<b>१८६०.२३</b>	<b>१८६०.२३</b>
	<b>मजुर कल्याण खर्च २.७० टक्के</b>			<b>२५११.२९</b>	<b>२५११.२९</b>
	<b>एकंदर एकुण</b>	<b>४२८.३०</b>	<b>८२२३३.६०</b>	<b>१५१४९.५२</b>	<b>९७३८३.१२</b>

	<b>क.) प्रथम वर्ष कामे</b>				
१	रोपवाटीका अंखत: खर्च रोपांची देखभाल व संगोपन रोपे ३००० रु. २.४८ प्रती रोपप्रमाणे प्रती रोप मजुरी रुपये १.६८ व साहित्य पुरवठा रु. ०.८० प्रती रोप	२६.२९	५०४७.६८	२४१४.००	७४६१.६८
२	खणलेल्या खड्ड्यातून निघालेल्या मातीतून दगडगोटे, कचरा वेचून अलग करणे व सिंगल सुपर फॉस्फेट चरामध्येटाकणे व चर चांगले मातीने भरणे १२५० चर	९६.२५	१८४८०	१४६२९.००	३३१०९.००
३	रोपवाटीकेंमधुन गट रोपवन क्षेत्रापर्यंत रोपांची वाहतूक ३००० रोपे रु. १.८२ प्रती रोप (भराई उतराईचा खर्च यात समाविष्ट आहे) मजुरी ०.१४ म.रिद.प्रती १०० रोपे	४.२०	८०६.४	५४८५.००	६२९१.४०
४	रोपवाटीकेत घायपात कंद खणणे, रोपवन क्षेत्रापर्यंत वाहतूक करणे आणि लागवड करणे ०.४० म.दि.प्रती १०० घायपात कंदइ/प्रोसेपिस, चिलार, सागरगोटा इ.वक्षप्रजातीचे बी चराचे बांधावर तीन ओळीत बी पेरणी करणे	१.६८	३२२.५६	०.००	३२२.५६
५	रोपवनात २५०० रोपांची लागवड करणे १.०० म.दि.प्रती १०० रोपे	२५.००	४८००	०.००	४८००.००
६	२० टक्के मर अळीचे ठिकाणी नविन रोपे लागवड करणे	१०.००	१९२०	०.००	१९२०.००
७	रोपवनात तीन वेळा निंदणी करणे व डिसेंबर जानेवारी मध्ये भरभागलण करणे, २५०० रोपे निंदणीचेवेळी खत देणे.	८७.५०	१६८००	२०५७.००	१८८५७.००
८	रोपवन संरक्षण १० महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३०.००	५७६०	०.००	५७६०.००
९	अग्निप्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४	०.००	३८४.००
१०	द्वितीय वर्षात मर अळीचे जागीपुनर्लागवडीसाठी, रोपवाटिका अंशत: खर्च २५०० रोपांचे २०% रोपे तयार करणे ५०० रोपे	१७.५२	३३६३.८४	१६०९.००	४९७२.८४
	<b>एकुण</b>	<b>३००.४४</b>	<b>५७६८४.५</b>	<b>२६१९४.००</b>	<b>८३८७८.४८</b>
	<b>आकस्मिक निधी २ टक्के</b>			<b>१६७७.५६</b>	<b>१६७७.५६</b>
	<b>मजुर कल्याण खर्च २.७० टक्के</b>			<b>२२६४.७१</b>	<b>२२६४.७१</b>
	<b>एकंदर एकुण</b>	<b>३००.४४</b>	<b>५७६८४.५</b>	<b>३०१३६.२७</b>	<b>८७८२०.७५</b>
	<b>ड.) द्वितीय वर्ष कामे</b>				
१	रोपवाटिका खर्च मरअळी भरण्यासाठी २०% तयार केलेल्या ५०० रोपांची देखरेख व संगोपन	४.३८	८४०.९६	४०२.००	१२४२.९६
२	रोपवाटिकेमधुन ५०० रोपांची वाहतूक रु.१.८२/- प्रती रोप भराई उतराईच्या खर्चासह	०.००	०	९१४.००	९१४.००
३	५०० रोपांची मरअळी लागवड १०० रोपांना २ म.दि.प्रमाणे	१०.००	१९२०	०.००	१९२०.००
४	दोनवेळा निंदणी व एकदा भरभागलण (रोपांभोवती माती भुसभुशीत करुन भर देणे), २५०० रोपे निंदणीचे वेळी खत देणे.	६२.५०	१२०००	२०५७.००	१४०५७.००
५	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४	०.००	३८४.००
६	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८	०.००	७००८.००
	<b>एकुण</b>	<b>११५.३८</b>	<b>२२१५२.९६</b>	<b>३३७३.००</b>	<b>२५५२५.९६</b>
	<b>आकस्मिक निधी २ टक्के</b>			<b>५१०.५१</b>	<b>५१०.५१</b>
	<b>मजुर कल्याण खर्च २.७० टक्के</b>			<b>६८९.२०</b>	<b>६८९.२०</b>
	<b>एकंदर एकुण</b>	<b>११५.३८</b>	<b>२२१५२.९६</b>	<b>४५७२.७१</b>	<b>२६७२५.६७</b>

	ई.) तृतीय वर्ष कामे				
१	एकवेळ निंदणी व भरभागलण (रोपांभोवती माती भुसभुशीत करुन भर देणे)	३७.५०	७२००	०.००	७२००.००
२	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४	०.००	३८४.००
३	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८	०.००	७००८.००
	एकुण	७६.००	१४५९२	०.००	१४५९२.००
	आकस्मिक निधी २ टक्के		०	२९१.८४	२९१.८४
	मजुर कल्याण खर्च २.७० टक्के		०	३९३.९८	३९३.९८
	एकंदर एकुण	७६.००	१४५९२	६८५.८२	१५२७७.८२

**गोषवारा**

अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	४२८.३०	८२२३३.६०	१०७७८.००	९३०११.६०	४३७१.५२	९७३८३.१२
२	प्रथम वर्ष कामे	३००.४४	५७६८४.४८	२६१९४.००	८३८७८.४८	३९४२.२७	८७८२०.७५
३	द्वितीय वर्ष कामे	११५.३८	२२१५३	३३७३.००	२५५२५.९६	११९९.७१	२६७२५.६७
४	तृतीय वर्ष कामे	७६.००	१४५९२.००	०.००	१४५९२.००	६८५.८२	१५२७७.८२
		९२०.१२	१७६६६३.०४	४०३४५.००	२१७००८.०४	१०१९९.३२	२२७२०७.३६

प्रति रोप खर्च रुपये ९०.८८

**महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत ग्राम पंचायतीमार्फत ग्राम पंचायत गावठाण,गायान,सामुहिक,शासकिय,निमशासकिय व शैक्षणिक संस्थांच्या जमिनीवर वृक्ष लागवडीचे अंदाजपत्रक**

**नमुना क्रमांक -३**

हेक्टरी -६२५ लहान रोपे, रोपातील अंतर - ४ x ४ मीटर

दैनंदिनी मंजुरी दर रुपये १९२/-

खड्ड्यांचे आकारमान ०.४५ x ०.४५ x ०.४५ मीटर

अ.क्र	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
	<b>अ.) पुर्व पावसाळी कामे</b>				
१	कामाचे क्षेत्राचे भूमापन व सीमांकन करणे, उपचार नकाशे तयार करणे (१०० x ५० मीटर) ग्रिड टाकणे, तसेच जागेवरील अनावश्यक झाडेझुडपे काढून जमीन तयार करणे.	१०.९०	२०९२.८०	९१.००	२१८३.८०
२	मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९५२.००
३	समपातळी चराची आखणी करणे. दोन चरातील अंतर ८ मीटर १२०० र.मी. प्रती हे. या प्रमाणे ६० सें.मी. ४५ सें.मी. आकाराचे १२०० र.मी.चराची आखणी करणे ०.२५ म.दि. प्रती. प्रती १०० र.मी. सा.पु.रू. १४.६२/- प्रती १०० र.मी.	३.००	५७६.००	१७६.००	७५२.००
४	१२०० र.मी. प्रती हेक्टरी समपातळी चर खोदणे (०.६० मी. रूंद व ०.४५ मी. खोल) चरातून निघालेली माती उताराचे बाजूला लावणे (०.१५ म.दि. प्रती र.मी.)	१८३.६०	३५२५१.२०	०.००	३५२५१.२०
५	गुरे प्रतिबंधक चर खोदणे - चराचा पाया व रूंदी ०.६० मीटर, खोली १ मीटर, माथा १.९० मी. व प्रती हेक्टरी चराची लांबी १०२ मीटर प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची परिमीती घेऊ न त्यानुसार चराची लांबी निश्चित करावी.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४१.४४
	<b>ब.) लागवड पूर्व कामे</b>				०.००
१	रोप वाटीकेत रोपे तयार करणे, अंशतः खर्च २० टक्के मरअळीसह एकूण ७५० रोपे १२.५० x २५ स.मी.आकाराच्या पिशवामध्ये (ऑक्टोबर ते मार्च ) या कालावधीत रोपे तयार करणे (६२५+१२५) = ७५० रोपे तयार करणे. रुपये ९.९४ प्रती रोप (मजुरी रुपये ६.७२ + साहित्य रुपये ३.२१ प्रती रोप) ऑक्टोबर ते मार्च	२६.२९	५०४७.६८	२४१४.००	७४६१.६८
२	खोदलेल्या गुरे प्रतिबंधक चरावर घायपात रोपे ३ ओळीत लावणे, उकर हेक्टरवर ३०६ रोपे लावणे, ५.४८ रुपये प्रती रोपे याप्रमाणे	१.००	१९२.००	१६७९.००	१८७१.००
३	खोदलेल्या १२०० र.मी. प्रती हेक्टर सलग समपातळी चरावर गवताचे ५ किलो बी पेरणे, गवत बी ९१.४२ रुपये प्रती किलो.	१२.००	२३०४.००	४५७.००	२७६१.००
४	१२०० मी.सी.टी.वरील अनावश्यक गवत काढणे १०० र.मी.ला १.२० म.दि.प्रमाणे	१४.४०	२७६४.८०	०.००	२७६४.८०
५	खड्ड्यांची आखणी करणे : ४ मी. X ४ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी X ०.४५ मी.आकारमानाचे ६२५ खड्डे आखणी करणे (प्रती ५० खड्डे व ०.१३ म.दि.) सा.पु.रुपये ४.०९ प्रती ५० खड्डे	१.६२	३११.०४	५१.००	३६२.०४
६	खड्डे खोदणे :- ४ मी. X ४ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी X ०.४५ मी.आकारमानाचे ६२५ खड्डेखोदणे (१०० खड्ड्यांसाठी ६.४३ म.दि.)	४०.१९	७७१६.४८	०.००	७७१६.४८
	<b>एकूण</b>	<b>४०६.५७</b>	<b>७८०६१.४४</b>	<b>४९५९.००</b>	<b>८३०२०.४४</b>
	<b>आकस्मिक निधी २ टक्के</b>			<b>१६६०.४०</b>	<b>१६६०.४०</b>
	<b>मजुर कल्याण खर्च २.७० टक्के</b>			<b>२२४१.५५</b>	<b>२२४१.५५</b>
	<b>एकंदर एकूण</b>	<b>४०६.५७</b>	<b>७८०६१.४४</b>	<b>८८६०.९५</b>	<b>८६९२२.३९</b>

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
	<b>क.) प्रथम वर्ष कामे</b>				
१	रोपवाटिका अंशतः खर्च १२.५ सें.मी. X २५ सें.मी. पॉलिथिन पिशविमधिल ७५० रोपांची प्रिल ते जून या कालावधीत देखभाल रु.२.४८ प्रती रोप (मजुरी रु.१.६८ + साहित्य रु.०.८० प्रती रोप) एप्रिल ते जून	६.५७	१२६१.४४	६०३.००	१८६४.४४
२	खड्डे भरणे : ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकाराचे ६२५ खड्डे चांगल्या मातीने भरणे (१.६६ म.दि.प्रती १०० खड्ड्यांसाठी) खड्डा भरतेवेळी त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळणे.	१०.३८	१९९२.९६	१०९७.००	३०८९.९६
३	रोपवाटीकेतुन रोपवन पर्यंत रोपांची चढाई/उतराईसह वाहतुक करणे. ७.५० रोपे प्रती १०० रोपांना ०.१४ म.दि.मजुरी व साहित्य रु.१.८२ प्रती रोप	१.०५	२०१.६०	१३७२.००	१५७३.६०
४	रोपांची लागवड करणे : खड्ड्यात रोपांची लागवड करणे ६२५ रोपे १.०० म.दि.प्रती १०० रोपे	६.२५	१२००.००	०.००	१२००.००
५	मरअळीच्या ठिकाणी २० टक्के मरअळ भरणे, १०० रोपांसाठी २ म.दि.प्रमाणे १२५ रोपांसाठी	२.५०	४८०.००	०.००	४८०.००
६	रोपांची निंदणी ३ वेळा रभांगलण/मातीकाम प्रती १०० रोपांसाठी ४.०० म.दि. प्रमाणे ६२५ रोपांसाठी एक निंदणी १०० रोपे १ म.दि.प्रमाणे एक मातीकाम १०० रोपे ०.५० म.दि.प्रमाणे निंदणीचे वेळी खत देणे.	२५.००	४८००.००	५१५.००	५३१५.००
७	रोपवाटिका अंशतः रोपवाटिका खर्च द्वितीय वर्षात मरळीचे जागी पुनर्लागवड करणेसाठी २० टक्के रोपे म्हणजेच १२५ रोपे तयार करणे रु. ९.९४ प्रती रोप (मजुरी रु.६.७२ + साहित्य रु.३.२१ प्रती रोप) ऑक्टोबर ते मार्च	४.३८	८४०.९६	४०२.००	१२४२.९६
८	रोपवनाचा देखभाल खर्च ९ महिने जुलै ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजुर रखवालदार.	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	आग प्रतीबंधक जाळ रेषा घेणे.	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>प्रथम वर्ष कामे एकंदर एकूण</b>	<b>८८.१३</b>	<b>१६९२०.९६</b>	<b>३९८९.००</b>	<b>२०९०९.९६</b>
	<b>आकस्मिक खर्च २.०० टक्के</b>			<b>४१८.१९</b>	<b>४१८.१९</b>
	<b>मजुर कल्याण खर्च २.७० टक्के</b>			<b>५६४.५६</b>	<b>५६४.५६</b>
	<b>एकूण</b>	<b>८८.१३</b>	<b>१६९२०.९६</b>	<b>४९७१.७५</b>	<b>२१८९२.७१</b>
	<b>ड. द्वितीय वर्ष कामे</b>				
१	रोपवाटीका अंशतः खर्च १२.५ सें.मी x २५ सें.मी. पॉलिथिन पिशविमधिल १२५ रोपांची एप्रिल ते जून या कालावधीत देखभाल रुपये २.४८ प्रती रोप (मजुरी रु. १.६८ + साहित्य रुपये ०.७९ प्रती रोप) एप्रिल ते जून	१.१०	२११.२०	१०१.००	३१२.२०
२	मरअळीसाठी रोपवाटिकेतून रोपवनापर्यंत रोपांची वाहतुक करणे १२५ रोपे प्रती १०० रोपांना ०.१४ म.दि.मजुरी व साहित्य रुपये १.८२ प्रती रोप	०.१८	३४.५६	२२९.००	२६३.५६
३	मेलेल्या रोपांचे ठिकाणी २० टक्के रोपांची पुनर्लागवड करणे. २२२ रोपे १०० रोपांना २.०० म.दि.	२.५०	४८०.००	०.००	४८०.००
४	निंदणी व माती सैल करणे २ वेळा व भरभांगलण १ वेळा एक निंदणी १०० रोपे १ क.दि.प्रमाणे एक मातीकाम १०० रोपे ०.५० म.दि.प्रमाणे निंदणीचे वेळी खत देणे	१५.६२	२९९९.०४	५१५.००	३५१४.०४
५	रोपवनाचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजुर रखवालदार.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
६	आग प्रतीबंधक जाळ रेषा घेणे.	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>द्वितीय वर्ष कामे एकूण</b>	<b>५७.९०</b>	<b>११११६.८०</b>	<b>८४५.००</b>	<b>११९६१.८०</b>
	<b>आकस्मिक खर्च २.०० टक्के</b>			<b>२३९.२३</b>	<b>२३९.२३</b>
	<b>मजुर कल्याण खर्च २.७० टक्के</b>			<b>३२२.९६</b>	<b>३२२.९६</b>
	<b>द्वितीय वर्ष कामे एकंदर एकूण</b>	<b>५७.९०</b>	<b>११११६.८०</b>	<b>१४०७.१९</b>	<b>१२५२३.९९</b>
	<b>ई) तृतीय वर्ष कामे</b>				
१	निंदणी करणे १ वेळा, १.०० म.दि.१०० रोपे	६.२५	१२००.००	०	१२००.००
२	रोपांचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजुर रखवालदार	३६.५	७००८.००	०	७००८.००
३	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२	३८४.००	०	३८४.००
	<b>तृतीय वर्ष कामे एकूण</b>	<b>४४.७५</b>	<b>८५९२.००</b>		<b>८५९२.००</b>
	<b>आकस्मिक खर्च २.०० टक्के</b>			<b>१७१.८४</b>	<b>१७१.८४</b>
	<b>मजुर कल्याण खर्च २.७० टक्के</b>			<b>२३१.९८</b>	<b>२३१.९८</b>
	<b>तृतीय वर्ष कामे एकंदर एकूण</b>	<b>४४.७५</b>	<b>८५९२.००</b>	<b>४०३.८२</b>	<b>८९९५.८२</b>

## गोषवारा

अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	४०६.५७	७८६१.४४	४९५९.००	८३०२०.४४	३९०१.९५	८६९२२.३९
२	प्रथम वर्ष कामे	८८.१३	१६९२०.९६	३९८९.००	२०९०९.९६	९८२.७५	२१८९२.७१
३	द्वितीय वर्ष कामे	५७.९०	११११६.८०	८४५.००	११९६१.८०	५६२.१९	१२५२३.९९
४	तृतीय वर्ष कामे	४४.७५	८५९२.००	०.००	८९९५.८२	४०३.८२	९३९९.६४
एकूण		५९७.३५	४४४९१.२०	९७९३.००	१२४८८८.०२	५८५०.७१	१३०७३८.७३

प्रति रोप खर्च रुपये २०९.१८



**महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत, गावठाण, गायराण, सामूहिक, शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांच्या जमिनीवर वृक्ष लागवडीचे दरपत्रक**

**नमुना क्रमांक - ४**

हेक्टर - ११११ उंच रोपे रोपातील अंतर - ३x३ मीटर  
खड्ड्यांचे आकारमान ०.४५ x ०.४५ x ०.४५ मीटर

दैनंदिनी मंजुरी दर रुपये १९२/-

अ.क्र	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
	<b>अ.) पुर्वे पावसाळी कामे</b>				
१	कामाचे क्षेत्राचे भूमापन व सीमांकन करणे, उपचार नकाशे तयार करणे (१०० x ५० मीटर) ग्रिड टाकणे, तसेच जागेवरील अनावश्यक झाडेझुडूपे काढून जमीन तयार करणे.	१०.९०	२०९२.८०	११.००	२१८३.८०
२	मृदसंधारणाची कामे-दगाडधोडे पसरलेल्या क्षेत्रातून दगाड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९५२.००
३	समपातळी चराची आखणी करणे. दोन चरातील अंतर ८ मीटर १२०० र.मी. प्रती हे. साधनसामुग्री रु. ७३.१४/- प्रती १००० र.मी. प्रमाणे, चराची आखणी ०.२५ म.दि. प्रती. प्रती १०० र.मी. साठी सा.पु.रु. १४.६२/- प्रती १०० र.मी.	३.००	५७६.००	१७६.००	७५२.००
४	समपातळी चर खोदणे ०.६० मी. रुंद व ०.४५ मी. खोल आकाराच्या चरातून निघालेली माती उताराचे बाजूला लावणे प्रती हे १२०० र.मी. चर खोदणे. (०.१५ म.दि.प्रती र.मी.)	१८३.६०	३५२५१.२०	०.००	३५२५१.२०
५	गुरे प्रतीबंधक चर खोदणे - चराचा पाया व रुंदी ०.६० मीटर, खोली १ मीटर, माथा १.९० मी. व प्रती हेक्टर चराची लांबी १०२ मीटर (प्रती मीटर १५५.४२ रु.) प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची परिमीती घेऊ न त्यानुसार चराची लांबी निश्चित करावी.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
६	खोदलेल्या गुरे प्रतीबंधक चरावर घायपात रोपे ३ ओळीत लावणे, एका हेक्टरवर ३०६ रोपे, ५.४८ रुपये प्रती रोपे याप्रमाणे.	१.००	१९२.००	१६७९.००	१८७१.००
७	खोदलेल्या १२०० र.मी. प्रती हेक्टर सलग समपातळी चरावर गवताचे ५ किलो बी पेरणे, गवत बी ९१.४२ रुपये प्रती किलो.	१२.००	२३०४.००	४५७.००	२७६१.००
८	१२०० मी. सीसीटी वरील अनावश्यक गवत काढणे. १०० र.मी.ला १.२० म. दि. प्रमाणे	१४.४०	२७६४.८०	०.००	२७६४.८०
९	खड्ड्यांची आखणी करणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे ११११ खड्डे आखणी करणे (प्रती ५० खड्डे ०.१३ म.दि.) सा.पु. रु. ४.०९ प्रती ५० खड्डे	२.८९	५५४.८८	९१.००	६४५.८८
१०	खड्डे खोदणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे खड्डे खोदणे ६.४३ म.दि. प्रती १०० खड्डे एकूण खड्डे ११११	७१.४३	१३७१४.५६	०.००	१३७१४.५६
११	रोपवाटीकेत रोपे तयार करणे अंशतः २०% मरअळीसह १२.५० x २५ सें.मी. आकाराचे पिशवी मध्ये रोपे तयार करणे यासाठी मजुर ६.७२ रु. व साहित्य ३.२१ रु.प्रती रोपे प्रमाणे, ९.९४ प्रती रोपे प्रमाणे १३३३ रोपे तयार करणे	४६.७०	८९६६.४०	४२९०.००	१३२५६.४०
	<b>एकूण</b>	<b>४५९.४९</b>	<b>८८२२२.०८</b>	<b>६८७५.००</b>	<b>९५०९७.०८</b>
	<b>आकस्मिक खर्च २.०० टक्के</b>			<b>१९०१.९४</b>	<b>१९०१.९४</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>			<b>२५६७.६२</b>	<b>२५६७.६२</b>
	<b>एकूण</b>	<b>४५९.४९</b>	<b>८८२२२.०८</b>	<b>११३४४.५६</b>	<b>९९५६६.६४</b>
	<b>ब.) प्रथम वर्ष कामे</b>				
१	रोपवाटीकेत रोपे तयार करणे अंशतः (एप्रिल ते सप्टेंबर) २०% मरअळीसह १२.५० x २५ सें.मी. आकाराचे पिशवी मध्ये रोपे तयार करणे यासाठी मजुर १.६८ रु. व साहित्य ०.८० रु.प्रती रोपे प्रमाणे, २.४८ प्रती रोपे प्रमाणे १३३३ रोपे	११.६८	२२४२.५६	१०७२.००	३३१४.५६
२	खड्डे पुन्हा चांगल्या मातीने भरणे १.६६ म.दिन प्रती १०० रोपांना खड्डे भरताना त्यात सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळणे.	१८.४४	३५४०.४८	१९५१.००	५४९१.४८
३	शासकीय रोपवाटीकेतून रोपवनापर्यंत उंच रोपांची चढाई/उतराईसह वाहतूक करणे. १३३३ रोपे, प्रती १०० रोपांना ०.१४ म.दिन मंजुरी व साहित्य रु. १.८२ प्रती रोप.	१.५५	२९७.६०	२४३७.००	२७३३.६०
४	रोपांची लागवड करणे : खड्ड्यात रोपांची लागवड करणे १ म.दिन प्रति १०० रोपे	११.११	२१३३.१२	०.००	२१३३.१२
५	रोपांची निंदणी ३ वेळा व २ वेळा भरभांगलण करणे निंदणीचे वेळी खत देणे.	३८.८८	७४६४.९६	९१४.००	८३७८.९६
६	मरअळीच्या ठिकाणी २०% मर अळ भरणे १०० रोपांसाठी २ म.दि.प्रमाणे २२२ रोपांसाठी	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
७	रोपवाटीकेत रोपे तयार करणे अंशतः २०% मरअळीची १२.५० x २५ सें.मी. आकाराच्या पिशवीमध्ये रोपे तयार करणे यासाठी मजुर ६.७२ रु. व साहित्य ३.२१ रु.प्रती रोपा प्रमाणे, एकूण ९.९४ प्रती रोप प्रमाणे १३३३ रोपे तयार करणे	७.७८	१४९३.७६	७१४.००	२२०७.७६
८	रोपवनाचा देखभाल खर्च ९ महिने जुलै ते मार्च	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००	०.००	३८४.००

अ.क्र	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
	एकूण	१२५.८८	२४१६८.९६	७०८८.००	३१२५६.९६
	आकस्मिक खर्च २.०० टक्के			६२५.१३	६२५.१३
	मजुर कल्याण २.७० टक्के			८४३.९३	८४३.९३
	एकूण	१२५.८८	२४१६८.९६	८५५७.०६	३२७२६.०२
	क.) द्वितीय वर्ष कामे				
१	रोपवाटीकेत रोपे तयार करणे अंशतः २०% मरअळीसह १२.५० सें.मी. x २५ सें.मी. आकाराचे पिशवी मध्ये रोपे तयार करणे यासाठी मजुरी १.६८ रु. व साहित्य ०.८० प्रती रोपा प्रमाणे एकूण २.४८ प्रती रोप प्रमाणे २२२ रोपे तयार करणे	१.९५	३७४.४०	१७९.००	५५३.४०
२	मरअळीसाठी रोपवाटिकेतून रोपवनापर्यंत रोपांची वाहतूक करणे. २२२ रोपे. प्रति १०० रोपांना ०.१४ म.दि. मजुरी व साहित्य रुपये १.८२ प्रति रोप	०.३१	५९.५२	४०६.००	४६५.५२
३	मेलेल्या रोपांचे ठिकाणी २० टक्के रोपांची पुनरलागवड करणे. २२२ रोपे १०० रोपांना २.०० म.दि.	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
४	निंदणी व माती सैल करणे - २ वेळा व १ वेळा भरभागलण करणे. निंदणीचे वेळी खत देणे. खत किंमत रु. ०.८२ प्रती रोप प्रमाणे	२७.७७	५३३१.८४	९१४.००	६२४५.८४
५	रोपवनाचा देखभाल खर्च १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
६	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	७२.९७	१४०१०.२४	१४९९.००	१५५०९.२४
	आकस्मिक खर्च २.०० टक्के			३१०.१८	३१०.१८
	मजुर कल्याण २.७० टक्के			४१८.७४	४१८.७४
	एकूण	७२.९७	१४०१०.२४	२२२७.९२	१६२३८.१६
	ड.) तृतीय वर्ष कामे		०.००		
१	निंदणी व माती सैल करणे - १ वेळा व १ वेळा भरभागलण करणे.	१६.६७	३२००.६४	०.००	३२००.६४
२	रोपवनाचा देखभाल खर्च १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
३	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	५५.१७	१०५९२.६४	०.००	१०५९२.६४
	आकस्मिक खर्च २.०० टक्के			२११.८५	२११.८५
	मजुर कल्याण २.७० टक्के			२८६.००	२८६.००
	एकूण			४९७.८५	११०९०.४९

#### गोषवारा

अ.क्र	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	४५९.४९	८८२२२.०८	६८७५.००	९५०९७.००	४४६९.५६	९९५६६.५६
२	प्रथम वर्ष कामे	१२५.८८	२४१६८.९६	७०८८.००	३१२५६.९६	१४६९.०६	३२७२६.०२
३	द्वितीय वर्ष कामे	७२.९७	१४०१०.२४	१४९९.००	१५५०९.२४	७२८.९२	१६२३८.१६
४	तृतीय वर्ष कामे	५५.१७	१०५९२.६४	०.००	१०५९२.६४	४९७.८५	११०९०.४९
	एकूण	७१३.५१	१३६९९३.९२	१५४६२.००	१५२४५५.८४	७१६५.३९	१५९६२१.२३

प्रती रोप खर्च रुपये १४३.६७

**महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत, गावठाण, गावराण, सामूहिक, शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांच्या जमिनीवर वृक्ष लागवडीचे दरपत्रक**

नमुना क्रमांक -५

हेक्टर -११११ उंच रोपे रोपातील अंतर - ३x३ मीटर

दैनंदिनी मजुरी दर रुपये १९२/-

खड्ड्यांचे आकारमान ०.४५ x ०.४५ x ०.४५ मीटर

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
	<b>अ.) पुर्व पावसाळी कामे</b>				
१	कामाचे क्षेत्राचे भूमापन व सीमांकन करणे, उपचार नकाशे तयार करणे (१०० x ५० मीटर) ग्रिड टाकणे, तसेच जागवरील अनावश्यक झाडेझुडूपे काढून जमीन तयार करणे.	१०.९०	२०९२.८०	९१.००	२१८३.८०
२	मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९५२.००
३	समपातळी चराची आखणी करणे. दोन चरातील अंतर ८ मीटर १२०० र.मी. प्रती हे. साधनसामुग्री रु. ७३.१४/- प्रती १००० र.मी. प्रमाणे, ०.२५ म.दि. प्रती. प्रती १०० र.मी. साठी सा.पु.रु.१४.६२/- प्रती १०० र.मी.	३.००	५७६.००	१७६.००	७५२.००
४	समपातळी चर खोदणे ०.६० मी. रुंद व ०.४५ मी. खोल आकाराच्या चरातून निघालेली माती उताराचे बाजूला लावणे प्रती हे १२०० र.मी. चर खोदणे. (०.१५ म.दि.प्रती र.मी.)	१८३.६०	३५२५१.२०	०.००	३५२५१.२०
५	गुरे प्रतीबंधक चर खोदणे - चराचा पाया व रुंदी ०.६० मीटर, खोली १ मीटर, माथा १.९० मी. व प्रती हेक्टर चराची लांबी १०२ मीटर (प्रती मीटर १५५.४२ रु.) प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची परिमीती घेऊन त्यानुसार चराची लांबी निश्चित करावी.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
६	खोदलेल्या गुरे प्रतीबंधक चरावर घायपात रोपे ३ ओळीत लावणे, एका हेक्टरवर ३०६ रोपे, ५.४८ रुपये प्रती रोपे याप्रमाणे.	१.००	१९२.००	१६७९.००	१८७१.००
७	खोदलेल्या १२०० र.मी. प्रती हेक्टर सलग समपातळी चरावर गवताचे ५ किलो बी पेरणे, गवत बी ९१.४२ रुपये प्रती किलो.	१२.००	२३०४.००	४५७.००	२७६१.००
८	१२०० र.मी. सीसीटी वरील अनावश्यक गवत काढणे. १०० र.मी.ला १.२० म. दि. प्रमाणे	१४.४०	२७६४.८०	०.००	२७६४.८०
९	खड्ड्यांची आखणी करणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे ११११ खड्डे आखणी करणे (प्रती ५० खड्डे ०.१३ म.दि.) सा.पु. रु. ४.०९ प्रती ५० खड्डे	२.८९	५५४.८८	९१.००	६४५.८८
१०	खड्डे खोदणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे खड्डे खोदणे ६.४३ म.दि. प्रती १०० खड्डे एकूण खड्डे ११११	७१.४३	१३७१४.५६	०.००	१३७१४.५६
	<b>एकूण</b>	<b>४१२.७९</b>	<b>७९२५५.६८</b>	<b>२५८५.००</b>	<b>८१८४०.६८</b>
	<b>आकस्मित खर्च २.०० टक्के</b>			<b>१६३६.८१</b>	<b>१६३६.८१</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>			<b>२२०९.६९</b>	<b>२२०९.६९</b>
	<b>एकूण</b>	<b>४१२.७९</b>	<b>७९२५५.६८</b>	<b>६४३१.५०</b>	<b>८५६८७.१८</b>
	<b>ब.) प्रथम वर्ष कामे</b>				
१	शासकीय रोपवाटीकेतून लागवडीसाठी उंच रोपे खरेदी करणे प्रती रोप रु.६४/- प्रमाणे (१०% मरअळीसह) एकूण १२२२ उंच रोपे	०.००	०.००	७८२०८.००	७८२०८.००
२	खड्डे पुन्हा चांगल्या मातीने भरणे १.६६ म.दिन प्रती १०० रोपांना खड्डे भरताना त्यात सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळणे.	१८.४४	३५४०.४८	१९५०.००	५४९०.४८
३	शासकीय रोपवाटीकेतून रोपवनापर्यंत उंच रोपांची चढाई/उतराईसह वाहतूक करणे. १२२२ रोपे, प्रती ५५ रोपांना १ म.दिन मंजुरी व साहित्य रु. ९.९६ प्रती रोप.	२२.२१	४२६४.३२	१२१७८.००	१६४४२.३२
४	रोपांची लागवड करणे : खड्ड्यात रोपांची लागवड करणे ४ म.दिन प्रति १०० रोपे	४४.६६	८५७४.७२	०.००	८५७४.७२
५	रोपांची निंदणी ३ वेळा व २ वेळा भरभांगलण करणे निंदणीचे वेळी खत देणे.	३८.८८	७४६४.९६	९१४.००	८३७८.९६
६	मरअळीच्या ठिकाणी १०% मर अळ भरणे (१११ रोपे) मरअळ भरणे ४ म.दि.प्रमाणे १०० रोपांकरीता	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
७	रोपवनाचा देखभाल खर्च ९ महिने जुलै ते मार्च	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>१६०.६३</b>	<b>३०८४०.९६</b>	<b>९३२५०.००</b>	<b>१२४०९०.९६</b>
	<b>आकस्मित खर्च २.०० टक्के</b>			<b>२४८१.८१</b>	<b>२४८१.८१</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>			<b>३३५०.४५</b>	<b>३३५०.४५</b>
	<b>एकूण</b>	<b>१६०.६३</b>	<b>३०८४०.९६</b>	<b>९९०८२.२६</b>	<b>१२९९२३.२२</b>

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
	<b>क.) द्वितीय वर्ष कामे</b>				
१	शासकिय रोपवाटीकेतून मरअळीचे ठिकाणी रोपे लागवड करणेसाठी १११ उंच रोपे खरेदी करणे प्रती रोप रु.६४/- प्रमाणे	०.००	०.००	७१०४.००	७१०४.००
२	मरअळीसाठी रोपवाटिकेतून रोपवनापर्यंत रोपांची वाहतूक करणे. १११ रोपे. प्रति १०० रोपांना १ म.दि. मजुरी व साहित्य रुपये ९.९६ प्रति रोप	१.११	२१३.१२	११०६.००	१३१९.१२
३	मेलेल्या रोपांचे ठिकाणी १० टक्के रोपांची पुनलागवड करणे. १११ रोपे १०० रोपांना ४.०० म.दि.	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
४	निंदणी व माती सैल करणे - २ वेळा व १ वेळा भरभांगलण करणे. निंदणीचे वेळी खत देणे. खत किंमत रु.०.८२ प्रति रोप या प्रमाणे	२७.७७	५३३१.८४	९१४.००	६२४५.८४
५	रोपवनाचा देखभाल खर्च १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
६	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>७१.८२</b>	<b>१३७८९.४४</b>	<b>९१२४.००</b>	<b>२२९१३.४४</b>
	<b>आकस्मिक खर्च २.०० टक्के</b>			<b>४५८.२६</b>	<b>४५८.२६</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>			<b>६१८.६६</b>	<b>६१८.६६</b>
	<b>एकूण</b>	<b>७१.८२</b>	<b>१३७८९.४४</b>	<b>१०२००.९२</b>	<b>२३९९०.३६</b>
	<b>ड.) तृतीय वर्ष कामे</b>				
१	निंदणी व माती सैल करणे - १ वेळा व १ वेळा भरभांगलण करणे.	१६.६७	३२००.६४	०.००	३२००.६४
२	रोपवनाचा देखभाल खर्च १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
३	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>५५.१७</b>	<b>१०५९२.६४</b>	<b>०.००</b>	<b>१०५९२.६४</b>
	<b>आकस्मिक खर्च २.०० टक्के</b>			<b>२११.८५</b>	<b>२११.८५</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>			<b>२८६.००</b>	<b>२८६.००</b>
	<b>एकूण</b>	<b>५५.१७</b>	<b>१०५९२.६४</b>	<b>४९७.८५</b>	<b>११०९०.४९</b>

#### गोषवारा

अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	४१२.७९	७९२५५.६८	२५८५.००	८१८४०.६८	३८४६.५०	८५६८७.१८
२	प्रथम वर्ष कामे	१६०.६३	३०८४०.९६	९३२५०.००	१२४०९०.९६	५८३२.२६	१२९९२३.२२
३	द्वितीय वर्ष कामे	७१.८२	१३७८९.४४	९१२४.००	२२९१३.४४	१०७६.९२	२३९९०.३६
४	तृतीय वर्ष कामे	५५.१७	१०५९२.६४	०.००	१०५९२.६४	४९७.८५	११०९०.४९
	<b>एकूण</b>	<b>७००.४१</b>	<b>१३४४७८.७२</b>	<b>१०४९५९.००</b>	<b>२३९४३७.७२</b>	<b>११२५३.५३</b>	<b>२५०६९१.२५</b>

प्रती रोप खर्च रुपये २२५.६४

**महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत, गावठाण, गायराण, सामूहिक, शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांच्या जमिनीवर वृक्ष लागवडीचे दरपत्रक**

**नमुना क्रमांक -६**

हेक्टर -११११ उंच रोपे रोपातील अंतर - ३x३ मीटर

खड्ड्यांचे आकारमान ०.४५ x ०.४५ x ०.४५ मीटर

दैनंदिनी मजुरी दर रुपये १९२/-

**रोपांना पाणी पुरवठा करण्याची सुविधा**

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
	<b>अ.) पुर्व पावसाळी कामे</b>				
१	कामाचे क्षेत्राचे भूमापन व सीमांकन करणे, उपचार नकाशे तयार करणे (१०० x ५० मीटर) ग्रीड टाकणे, तसेच जागेवरील अनावश्यक झाडेझुडपे काढून जमीन तयार करणे.	१०.९०	२०९२.८०	९१.००	२१८३.८०
२	मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९५२.००
३	समपातळी चराची आखणी करणे. दोन चरातील अंतर ८ मीटर १२०० र.मी. प्रती हे. साधनसामुग्री रु. ७३.१४/- प्रती १००० र.मी. प्रमाणे, चराची आखणी ०.२५ म.दि. प्रती. प्रती १०० र.मी. साठी सा.पु.रु. १४.६२/- प्रती १०० र.मी.	३.००	५७६.००	१७६.००	७५२.००
४	समपातळी चर खोदणे ०.६० मी. रुंद व ०.४५ मी. खोल आकाराच्या चरातून निघालेली माती उताराचे बाजूला लावणे प्रती हे १२०० र.मी. चर खोदणे. (०.१५ म.दि.प्रती र.मी.)	१८३.६०	३५२५१.२०	०.००	३५२५१.२०
५	गुरे प्रतीबंधक चर खोदणे - चराचा पाया व रुंदी ०.६० मीटर, खोली १ मीटर, माथा १.९० मी. व प्रती हेक्टर चराची लांबी १०२ मीटर (प्रती मीटर १५५.४२ रु.) प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची परिमीती घेऊ न त्यानुसार चराची लांबी निश्चित करावी.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
६	खोदलेल्या गुरे प्रतीबंधक चरावर घायपात रोपे ३ ओळीत लावणे, एका हेक्टरवर ३०६ रोपे, ५.४८ रुपये प्रती रोपे याप्रमाणे.	१.००	१९२.००	१६७९.००	१८७९.००
७	खोदलेल्या १२०० र.मी. प्रती हेक्टर सलग समपातळी चरावर गवताचे ५ किलो बो पेरणे, गवत बो ९१.४२ रुपये प्रती किलो.	१२.००	२३०४.००	४५७.००	२७६१.००
८	१२०० मी. सीसीटी वरील अनावश्यक गवत काढणे. १०० र.मी.ला १.२० म. दि. प्रमाणे	१४.४०	२७६४.८०	०.००	२७६४.८०
९	खड्ड्यांची आखणी करणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे ११११ खड्डे आखणी करणे (प्रती ५० खड्डे ०.१३ म.दि.) सा.पु. रु. ४.०९ प्रती ५० खड्डे	२.८९	५५४.८८	९१.००	६४५.८८
१०	खड्डे खोदणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे खड्डे खोदणे ६.४३ म.दि. प्रती १०० खड्डे एकूण खड्डे ११११	७१.४३	१३७१४.५६	०.००	१३७१४.५६
	<b>एकूण</b>	<b>४१२.७९</b>	<b>७९२५५.६८</b>	<b>२५८५.००</b>	<b>८१८४०.६८</b>
	<b>आकस्मित खर्च २.०० टक्के</b>			<b>१६३६.८१</b>	<b>१६३६.८१</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>			<b>२२०९.६९</b>	<b>२२०९.६९</b>
	<b>एकूण</b>	<b>४१२.७९</b>	<b>७९२५५.६८</b>	<b>६४३१.५०</b>	<b>८५६८७.१८</b>
	<b>ब.) प्रथम वर्ष कामे</b>				
१	शासकिय रोपवाटीकेतून लागवडीसाठी उंच रोपे खरेदी करणे प्रती रोप ६.४/- प्रमाणे (१०% मरअळीसह) एकूण १२२२ उंच रोपे	०.००	०.००	७८२०८.००	७८२०८.००
२	खड्डे पुन्हा चांगल्या मातीने भरणे १.६६ म.दिन प्रती १०० रोपांना खड्डे भरताना त्यात सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळणे.	१८.४४	३५४०.४८	१९४९.००	५४८९.४८
३	शासकीय रोपवाटीकेतून रोपवनापर्यंत उंच रोपांची चढाई/उतराईसह वाहतूक करणे. १२२२ रोपे, प्रती ५५ रोपांना १ म.दिन मजुरी व साहित्य रु. ९.९६ प्रती रोप.	२२.२१	४२६४.३२	१२१७८.००	१६४४२.३२
४	रोपांची लागवड करणे : खड्ड्यात रोपांची लागवड करणे ४ म.दिन प्रति १०० रोपे	४४.६६	८५७४.७२	०.००	८५७४.७२
५	मरअळीच्या ठिकाणी १०% (१११ रोपे) मर अळ भरणे ४ म.दि.प्रमाणे १०० रोपांसाठी	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
६	रोपांची निंदणी ३ वेळा व २ वेळा भरभांगलन करणे निंदणीचे वेळी खत देणे प्रती रोपास ०.४५ प्रमाणे	३८.८८	७४६४.९६	९१४.००	८३७८.९६
७	रोपांना ६ वेळा पाणी देणं प्रति रोपास १ वेळस २० लिटर पाणी देणं, बेलगाडी भाड्याने घेण्याचा खर्च रुपये ५८६ + रोपांना पाणी देणेसाठी १ मजुर रु. १९२.०० प्रमाणे असे मिळून ७७८/- ३.७० म.दि.प्रती ५० रोपे	८२.२१	६३९५९.३८	०.००	६३९५९.३८
८	रोपवनाचा देखभाल खर्च ९ महिने जुलै ते मार्च	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>२४२.८४</b>	<b>९४८००.३४</b>	<b>९३२४९.००</b>	<b>१८८०४९.३४</b>
	<b>आकस्मित खर्च २.०० टक्के</b>			<b>३७६०.९८</b>	<b>३७६०.९८</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>			<b>५०७७.३३</b>	<b>५०७७.३३</b>
	<b>एकूण</b>	<b>२४२.८४</b>	<b>९४८००.३४</b>	<b>१०२०८७.३१</b>	<b>१९६८८७.६५</b>

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
	<b>क.) द्वितीय वर्ष कामे</b>				
१	शासकिय रोपवाटीकेतुन मरअळीचे ठिकाणी रोपे लागवड करण्यासाठी १११ उंच रोपे खरेदी करणे प्रती रोप रु.६४/- प्रमाणे	०.००	०.००	७१०४.००	७१०४.००
२	मरअळीसाठी रोपवाटिकेतून रोपवनापर्यंत रोपांची वाहतूक करणे. १११ रोपे. प्रति १०० रोपांना १ म.दि. मजुरी व साहित्य रूपये ९.१६ प्रति रोप	१११.००	२१३१२.००	७१०४.००	२८४१६.००
३	मेलेल्या रोपांचे ठिकाणी २० टक्के रोपांची पुनलांगवड करणे. २२२ रोपे १०० रोपांना ४ म.दि.	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
४	निंदणी व माती सैल करणे - २ वेळा व १ वेळा भरभांगलण करणे. निंदणीचे वेळी खत देणे.खत किंमत रु. ०.४५ प्रति रोप प्रमाणे	२७.७७	५३३१.८४	९१४.००	६२४५.८४
५	रोपांना ८ वेळा पाणी देणे प्रति रोपास १ वेळेस २० लिटर पाणी देणे, बैलगाडी भाड्याने घेण्याचा खर्च रुपये ५८६ + रोपांना पाणी देणेसाठी १ मजुर रु. १९२ प्रमाणे असे मिळून ७७८/- ४.९३ म.दि.प्रती ५० रोपे	१०९.५४	८५२२२.१२	०.००	८५२२२.१२
६	रोपवनाचा देखभाल खर्च १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
७	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>१८१.३६</b>	<b>१२०११०.४४</b>	<b>१५१२२.००</b>	<b>१३५२३२.४४</b>
	<b>आर्कास्मित खर्च २.०० टक्के</b>			<b>२७०४.६४</b>	<b>२७०४.६४</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>			<b>३६५१.२७</b>	<b>३६५१.२७</b>
	<b>एकूण</b>	<b>१८१.३६</b>	<b>१२०११०.४४</b>	<b>२१४७७.९१</b>	<b>१४१५८८.३५</b>
	<b>ड.) तृतीय वर्ष कामे</b>				
१	निंदणी व माती सैल करणे - १ वेळा व १ वेळा भरभांगलण करणे.	१६.६७	३२००.६४	०.००	३२००.६४
२	रोपांना ८ वेळा पाणी देणे प्रति रोपास १ वेळेस २० लिटर पाणी देणे, बैलगाडी भाड्याने घेण्याचा खर्च रुपये ५८६ + रोपांना पाणी देणेसाठी १ मजुर रु. १९२ प्रमाणे असे मिळून ७७८/- ४.९३ म.दि.प्रती ५० रोपे	१०९.५४	८५२२२.१२	०.००	८५२२२.१२
३	रोपवनाचा देखभाल खर्च १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
४	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>१६४.७१</b>	<b>९५८१४.७६</b>	<b>०.००</b>	<b>९५८१४.७६</b>
	<b>आर्कास्मित खर्च २.०० टक्के</b>			<b>१९१६.२९</b>	<b>१९१६.२९</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>			<b>२५८६.९९</b>	<b>२५८६.९९</b>
	<b>एकूण</b>	<b>१६४.७१</b>	<b>९५८१४.७६</b>	<b>४५०३.२८</b>	<b>१००३१८.०४</b>

**गोषवारा**

अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	४१२.७९	७९२५५.६८	२५८५.००	८१८४०.६८	३८४६.५०	८५६८७.१८
२	प्रथम वर्ष कामे	२४२.८४	९४८००.३४	९३२४९.००	१८८०४९.३४	८८३८.३१	१९६८८७.६५
३	द्वितीय वर्ष कामे	१८१.३६	१२०११०.४४	१५१२२.००	१३५२३२.४४	६३५५.९१	१४१५८८.३५
४	तृतीय वर्ष कामे	१६४.७१	९५८१४.७६	०.००	९५८१४.७६	४५०३.२८	१००३१८.०४
	<b>एकूण</b>	<b>१००१.७०</b>	<b>३८९९८१.२२</b>	<b>११०९५६.००</b>	<b>५००९३७.२२</b>	<b>२३५४४.००</b>	<b>५२४४८१.२२</b>

**प्रति रोप खर्च रुपये ४७२.०८**

गावठान, शाळेचे प्रांगण, मंदिर परिसर, बाजार परिसर, विहिरीचे जवळ, कार्यालय, स्मशान परिसर व ग्रामपंचायत हद्दीतील  
इतर उपलब्ध जागा, अंतर्गत रस्ते, जोड रस्ते  
इत्यादी ठिकाणी जास्तीत जास्त २०० उंच रोपांची (अठरा महिने वयोमानाची ) लागवड करणे.

नमूना क्र.७

२०० रोपांसाठी एक घटक

खडे ०.६०x०.६०x०.६० सें.मी. आकारमानाचे दोन रोपांतील अंतर कमीत कमी ४ मीटर असावे.

भाग- १ अ

अ.क्र.	अ) ग्रामपंचायतीमार्फत करावयाची कामे	मजुरीचा दर रु १९२/- प्रति दिन			
	कामाचा तपशिल व मापे	२०० रोपांकरीता			
	अ-१ लागवड पुर्व कामे	मनुष्य दिवस	मजुरी	सामग्री	एकुण
१	सर्वेक्षण व सिमांकन ०.०३ म.दिन प्रति ५० खडे	०.६०	११५.२०	०.००	११५.२०
२	३२०० चौ.मी. मधील ४x४ मी. अंतरावर रोपे लावण्यापुर्वी जागेची साफसफाई, खुंट काढणे नैसर्गिक रोपांची सिंगलिंग करणे इत्यादी एकुण क्षेत्राच्या २५% भाग गृहीत धरुन ८०० चौ.मी. दर रु.४.३८प्रती चौ.मी. प्रमाणे.	१८.२६	३५०५.९२	०.००	३५०५.९२
३	खडे खोदणे आखणी करणे -२०० खडे - ०.१३ म.दिन. प्रति ५० खडे - सा.पु.रु. ३.३८ प्रति ५० खडे.	०.५२	९९.८४	१३.५४	११३.३८
४	खडे खोदणे आकार ०.६०x०.६०x०.६० मीटर एकुण खडे २००, ७.६८ म. दिन प्रति ५० खडे	३०.७२	५८९८.२४	०.००	५८९८.२४
	एकुण	५०.१०	९६१९.२०	१३.५४	९६३२.७४
	मजुर कल्याण खर्च २.७०%				२६०.०८
	आकस्मीक खर्च २%				१९२.६५
	एकंदर एकुण	५०.१०			१००८५.४७
	अ-२ प्रथम वर्ष कामे				
१	०.६०x०.६०x०.६० मी. आकाराचे २०० खडे सभोवतालच्या चांगल्या मातीने भरणे. भरतेवेळी खड्यात कंपोस्ट/शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट व आवश्यकतेनुसार लिंडेन बुरशीनाशके/ किटकनाशके प्रत्येक खड्यात टाकणे. २.५ म.दिन प्रमाणे प्रति ५० खड्यासाठी.	१०.००	१९२०.००	६०५.००	२५२५.००
२	अठरा महिने वयोमानाची निवडक रोपे खरेदी करणे, २२० उंच रोपे त्यापैकी ७०% रोपे शोभिवंत व सावली देणाऱ्या प्रजाती व ३०% रोपे फळझाडे तसेच निवडक व धार्मिक महत्व असलेले वृक्ष याप्रमाणे प्रति रोप रु. ७६/-	०.००	०.००	१६६३०.००	१६६३०.००
३	रोपवाटीकेपासुन रोपवन क्षेत्रापर्यंत २२० रोपांची भरणी, वाहतुक व रोपे लागवडीच्या जागेवर ठिकठीकाणी उतरवून ठेवणे. १ म.दिन ५५ रोपांना व सा.पु. रु. ४५३/- प्रति ५५ रोपांसाठी.	४.००	७६८.००	१८१४.००	२५८२.००
४	२०० रोपांची लागवड करणे २.०१ म.दिन ५० रोपांसाठी.	८.०४	१५४३.६८	०.००	१५४३.६८
५	प्रत्येक रोपासभोवती काटेरी फांद्याचे कुंपण करणे व आवश्यकतेनुसार त्याची दुरुस्ती करणे.	०.००	०.००	२१२६.००	२१२६.००
६	निंदणीचे वेळी द्यावयाचे खत खरेदी	०.००	०.००	१३६.००	१३६.००
७	आवश्यकतेनुसार २०० रोपांना प्रति रोप ३ दिवसाला १ लिटर याप्रमाणे दर महिन्याला १० वेळा पाणी देणे,ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर,जानेवारी,फेब्रुवारी,मार्च, २०० बॉटल ३.०२ रु व २ ड्रम २२७/-रु.प्रमाणे	०.००	०.००	६५०१.००	६५०१.००
	एकुण	२२.०४	४२३१.६८	२७८१२.००	३२०४३.६८
	मजुर कल्याण खर्च २.७०%				८६५.१८
	आकस्मीक खर्च २%				६४०.८७
	एकंदर एकुण	२२.०४			३३५४९.७३

		मनुष्य दिवस	मजुरी	सामुग्री	एकुण
अ-३	द्वितीय वर्ष कामे				०.००
१	निंदणीचे वेळी द्यावयाचे खत खरेदी	०.००	०.००	१३६.००	१३६.००
२	आवश्यकतेनुसार २०० रोपांना प्रति रोप ३ दिवसाला १ लिटर या प्रमाणे दर महिन्याला १० वेळा पाणी देणे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०० बॉटल ३.०२/- रु. प्रमाणे.	०.००	०.००	७८६१.००	७८६१.००
	एकुण	०.००	०.००	७९९७.००	७९९७.००
	मजुर कल्याण खर्च २.७०%		०.००		२१५.९२
	आकस्मीक खर्च २%		०.००		१५९.९४
	एकंदर एकुण	०.००	०.००		८३७२.८६
अ-४	तृतीय वर्ष कामे				०.००
१	निंदणीचे वेळी द्यावयाचे खत खरेदी	०.००		१३६.००	१३६.००
२	आवश्यकतेनुसार २०० रोपांना प्रति रोप ३ दिवसाला १ लिटर या प्रमाणे दर महिन्याला १० वेळा पाणी देणे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०० बॉटल ३.०२/-रु. प्रमाणे.	०.००		७८६१.००	७८६१.००
	एकुण	०.००	०.००	७९९७.००	७९९७.००
	मजुर कल्याण खर्च २.७०%				२१५.९२
	आकस्मीक खर्च २%				१५९.९४
	एकंदर एकुण	०.००			८३७२.८६
	एकुण	७२.१४	०.००	०.००	६०३८०.९२
	भाग- १ ब				
ब	कुटुंबामार्फत (देखभाल, संगोपन व संरक्षण कामे कालावधी तिन वर्ष)				
ब-१	प्रथम वर्ष कामे				
१	प्रत्येक रोपासभोवती काटेरी फांद्याचे कुंपण करणे व आवश्यकतेनुसार त्याची दुरुस्ती करणे.	२७०	५१८४०.००	०.००	५१८४०.००
२	मरअळीच्या ठिकाणी १० टक्के (२० रोपे) रोपांची खड्यामध्ये लागवड करणे.				
३	२०० रोपांना ३ वेळा निंदणी व माती सैल करुन आळे करणे आणि पाणी देण्यासाठी आळी करुन माती सैल करणे. आवश्यकतेनुसार खते देणे.				
४	गुरेढोरे, मणुष्य, आग, यापासुन वृक्षलागवडीचे संरक्षण व देखभाल व संगोपण - एप्रिल ते मार्च.				
५	२०० रोपांना, प्रति रोप ३ दिवसाला १ लिटर याप्रमाणे दरमहा १० वेळा पाणी देणे. रोपांची लागवड केल्यानंतर पाऊस लांबल्यास आवश्यकतेनुसार रोपांना पाणी देण्यात यावे. तसेच ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत देखिल पाणी द्यावे.				
	एकुण प्रथम वर्ष	२७०.००	५१८४०.००	०.००	५१८४०.००
	ब-२ द्वितीय वर्ष कामे				
१	२०० रोपांना ३ वेळा निंदणी व माती सैल करुन आळे करणे आणि पाणी देण्यासाठी आळी करुन माती सैल करणे. आवश्यकतेनुसार खते देणे.	३६५.००	७००८०.००	०.००	७००८०.००
२	गुरेढोरे, मणुष्य, आग, यापासुन वृक्षलागवडीचे संरक्षण व देखभाल व संगोपण - एप्रिल ते मार्च.				
३	२०० रोपांना, प्रति रोप ३ दिवसाला १ लिटर याप्रमाणे दरमहा १० वेळा पाणी देणे. एप्रिल ते मार्च.				
	एकुण द्वितीय वर्ष	३६५.००	७००८०.००	०.००	७००८०.००



ब-३	तृतीय वर्ष कामे				
१	२०० रोपांना ३ वेळा निंदणी व माती सैल करुन आळे करणे आणि पाणी देण्यासाठी आळी करुन माती सैल करणे. आवश्यकतेनुसार खते देणे.				
२	गुरेढोरे, मणुष्य, आग, यापासुन वृक्षलागवडीचे संरक्षण व देखभाल व संगोपण - एप्रिल ते मार्च.	३६५.००	७००८०.००	०.००	७००८०.००
३	२०० रोपांना, प्रति रोप ३ दिवसाला १ लिटर याप्रमाणे दरमहा १० वेळा पाणी देणे, एप्रिल, मे व ऑक्टोबर ते मार्च				
	एकुण तृतीय वर्ष	३६५.००	७००८०.००	०.००	७००८०.००
	एकुण	१०००.००	१९२०००.००	०.००	१९२०००.००
	मजुर कल्याण खर्च २.७०%		५१८४.००	०.००	५१८४.००
	आकस्मीक खर्च २%		३८४०.००	०.००	३८४०.००
	एकंदर एकुण (ब)	१०००.००	२०१०२४.००	०.००	२०१०२४.००
	एकंदर एकुण (अ + ब)	१०७२.१४		०.००	२६१४०४.९२

प्रती रोप खर्च रु १३०७.००.

**परिशिष्ट - क**

**रोपवाटीका दरपत्रक (भाग-१)**

**पॉलिथिन पिशवीतील (१२.५० x २५.०० सें.मी.आकाराचे) रोपे तयार करणे**

**(कालावधी ९ महिने)**

**सागवान रोपे तयार करणे**

**दैनंदिनी मजुरीचा दर रुपये १९२.००**

अ.क्र.	कामाचा तपशील	१००० रोपांसाठीचा दर			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहीत्य व पुरवठा	एकूण रक्कम
१	२	३	४	५	६
१	रोपवाटीकेसाठी भाड्याने जागा घेणे	०.००	०.००	५४९.००	५४९.००
२	पॉलिथिन पिशविची किंमत १२.५०x२५.०० से.मी. २०० गेज साईजची पॉलिथिन पिशवी दर रु.१३९/- प्रति किलो दराने (३.३३ किलो) रोपवाटीके पर्यंत वाहतूक खर्चासह (प्रति किलो ३०० पिशव्या )	०.००	०.००	४६३.००	४६३.००
३	रोपवाटीकेच्या जागेची सफाई करून जागेची मोजणी करणे. निरीक्षण पथ व ओटे आकार (१२x१.२x०.१५) मी. व काटेरी कुंपन तयार करणे. (साहित्याच्या किंमती सह)	३.६०	६९१.२०	१८३.००	८७४.२०
४	गाळाची माती, शेणखत, वाळू (२:१:१) पुरवठा व रोपवाटीके पर्यंत वाहतूक करणे, माती ०.६७, शेणखत ०.३४ वाळू ०.३४ घ.मी. मिळून १.३५ घ.मी. प्रति १००० पिशव्या, माती रु. ५४८/- प्रति घ.मी. शेणखत रु.१२८०/- प्रति घ.मी. व रेती रु. १२८०/- प्रति घ.मी. वाहतुकीसह.	०.००	०.००	१२३८.००	१२३८.००
५	गाळाची माती, शेणखत, वाळू यांची छाननी करून २:१:१ प्रमाणात मिश्रण करून, पॉलिथिन पिशव्यामध्ये भरणे व त्याचे गट लावणे.	३.००	५७६.००	०.००	५७६.००
६	सागवान रोपांचे रुट शुट विकत घेणे (प्रति रुट शुट) दर ५/- रु. वाहतूक सह व बल्यू कॉपर मिश्रणात रुट शुट बुडवून पॉलिथिन पिशविमध्ये लावणे. बल्यू कॉपर पावडर ५०.०० रु.प्रती हजार करीता	२.५०	४८०.००	५०५०.००	५५३०.००
७	पिशवीतील रोपांना झारीने पाणी देणे जानेवारी ते सप्टेंबर (पाण्यासाठीचा खर्च झारी व पाईपच्या किंमतीसह)	१५.८०	३०३३.६०	७३१.००	३७६४.६०
८	पॉलिथिन पिशव्या हलविणे ३ वेळा	६.००	११५२.००	०.००	११५२.००
९	पॉलिथिन पिशव्यातील रोपांची १० वेळा निंदणी करणे.	१.००	१९२.००	०.००	१९२.००
१०	किटकनाशकांची फवारणी, खते देणे व माती भुसभुशीत करणे (किटकनाशके व खताच्या किंमतीसह) खत ३ वेळा व वकिटकनाशके/बुरशीनाशके आवश्यकतेनुसार	२.००	३८४.००	१८३.००	५६७.००
११	रोपांची संगोपण व देखभाल	८.१०	१५५५.२०	०.००	१५५५.२०
	<b>एकूण</b>	<b>४२.००</b>	<b>८०६४.००</b>	<b>८३९७.००</b>	<b>१६४६१.००</b>
	<b>मजुर कल्याण २.७० टक्के</b>		<b>०.००</b>	<b>४४४.४४</b>	<b>४४४.४४</b>
	<b>आकस्मित खर्च ३.००</b>		<b>०.००</b>	<b>४९३.८३</b>	<b>४९३.८३</b>
	<b>एकूण एकंदर</b>	<b>४२.००</b>	<b>८०६४.००</b>	<b>९३३५.२७</b>	<b>१७३९९.२७</b>
	<b>खर्चाचे प्रमाण प्रति रोप खर्च रु.</b>		<b>८.०६</b>	<b>९.३४</b>	<b>१७.४०</b>
	<b>मजुरी व साहीत्य पुरवठा यांची टक्केवारी</b>		<b>४६.३५%</b>	<b>५३.६५%</b>	<b>१००%</b>

**परिशिष्ट- ड**  
**नमुना क्रमांक -१**

मृद संधारण कामे व जलशोषक चर प्रभाग - १ (Zone-१)

दैनंदिन मजुरी दर रुपये १९२/-

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
<b>अ.</b>	<b>पुर्व पावसाळी कामे</b>				
१	अ) मोजणी व सीमांकन करणे. (चार लहान दगडाची रास उभारण्यासह)	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	ब) उपचार नकाशा तयार करणे ( १००X ५० मी ) ग्रीड लाईन टाकणे	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	क) मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून बांधबंदिस्ती करणे. ११ घ.मी.	१०.००	१९२०.००	९१.००	२०११.००
२	परिमंडळाचे सिमांकन ०.४५मी. X ०.१०मी. चरी खोदण्याच्या कामासहित १०० मी. लांबी	२.२५	४३२.००	०.००	४३२.००
३	जलशोषक चर भु.प.म. - १ मध्ये कठीण जमिनीवर ( प्रति हेक्टर २०० मी. लांबी ०.६० X ०.३० X २०० मी. लांबीचे )	१२.००	२३०४.००	०.००	२३०४.००
४	व्ही आकाराच्या सन्या ( २० से.मी. X २० से.मी. X १२५० मी. ) प्रती हेक्टर ६५ मी. ३ ओळीत. २ ओळीतील अंतर ८ मी.	२०.००	३८४०.००	०.००	३८४०.००
५	चराचे रेखांकन करणे ( विहीत अंतरावर १०० चर )	०.०५	९.६०	०.००	९.६०
६	चर खोदणे ६० से.मी. X ३० से.मी. X २०० से.मी. १०० चर प्रती हेक्टर	१८.००	३४५६.००	०.००	३४५६.००
७	चर भरणे. १० चर प्रती म.दि.	१०.००	१९२०.००	१.८३	१९२१.८३
८	रोपवन क्षेत्राभोवती गुरे प्रतिबंधक चर खोदणे (१.९०x०.६०x१.००मी.खोली) खोदलेली माती निर्देशाप्रमाणे १० मी.अंतरापर्यंत व १ मी.उंची पर्यंत नेऊन टाकणे/पसरविणे व सलग ताल करणे.चर परिमिती- १०२ र.मी.प्रति हे.माती काम १२७.५० घ.मी.प्रति हेक्टर.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
९	घायपात कंद ४२० कंद (रुपये ४५.७१/- प्रती १०० कंद )(घायपात कंद न मिळाल्यास प्रोसोपिस,चिल्लार,सागरगोटा इ.वृक्षप्रजातीचे बी सलग तालीवर पेरण्यासाठी खरेदी करणे.)	०.००	०.००	५७६.००	५७६.००
	<b>एकूण</b>	<b>१५६.८७</b>	<b>३०११९.०४</b>	<b>९४१.८३</b>	<b>३१०६०.८७</b>
	<b>आकस्मिक खर्च ३ टक्के</b>			<b>९३१.८३</b>	<b>९३१.८३</b>
	<b>मजुर कल्याण ४ टक्के</b>			<b>१२४२.४३</b>	<b>१२४२.४३</b>
	<b>एकंदर एकूण</b>	<b>१५६.८७</b>	<b>३०११९.०४</b>	<b>३११६.०९</b>	<b>३३२३५.१३</b>
<b>ब.</b>	<b>प्रथम वर्ष कामे</b>				
१	चरावर रोपे लावणे	०.९०	१७२.८०	०.००	१७२.८०
२	रोपवाटीकेत घायपात कंद खणणे,रोपवन क्षेत्रापर्यंत वाहतुक करणे आणि लागवड करणे.०.४० म.दिन प्रती १०० घायपात कंद/प्रोसोपिस, चिल्लार, सागरगोटा इ.वृक्षप्रजातीचे बी तीन ओळीत बी पेरणी करणे.	१.६८	३२२.५६	०.००	३२२.५६
३	रोपवन संरक्षण-१० महिने-१० हेक्टरसाठी १ मजुर	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
४	अग्निप्रतीबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>३४.५८</b>	<b>६६३९.३६</b>	<b>०.००</b>	<b>६६३९.३६</b>
	<b>आकस्मिक निधी ३.० टक्के</b>		<b>०.००</b>	<b>१९९.१८</b>	<b>१९९.१८</b>
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>		<b>०.००</b>	<b>२६५.५७</b>	<b>२६५.५७</b>
	<b>एकंदर एकूण</b>		<b>६६३९.३६</b>	<b>४६४.७६</b>	<b>७१०४.१२</b>
<b>क.</b>	<b>द्वितीय वर्ष कामे</b>				
१	अग्निप्रतीबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
२	रोपवन संरक्षण-१२ महिने-१० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>०.००</b>	<b>७३९२.००</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>		<b>०.००</b>	<b>२२१.७६</b>	<b>२२१.७६</b>
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>		<b>०.००</b>	<b>२९५.६८</b>	<b>२९५.६८</b>
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>

ड.	तृतीय वर्ष कामे				
१	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
२	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
	एकूण	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००
	आकस्मिक निधी ३.० टक्के		०.००	२२१.७६	२२१.७६
	मजुर कल्याण ४.० टक्के		०.००	२९५.६८	२९५.६८
	एकूण		७३९२.००	५१७.४४	७९०९.४४
इ.	चतुर्थ वर्ष कामे				
१	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
२	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
	एकूण	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००
	आकस्मिक निधी ३.० टक्के		०.००	२२१.७६	२२१.७६
	मजुर कल्याण ४.० टक्के		०.००	२९५.६८	२९५.६८
	एकूण		७३९२.००	५१७.४४	७९०९.४४
फ.	पंचम वर्ष कामे				
१	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
२	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
	एकूण	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००
	आकस्मिक निधी ३.० टक्के		०.००	२२१.७६	२२१.७६
	मजुर कल्याण ४.० टक्के		०.००	२९५.६८	२९५.६८
	एकूण		७३९२.००	५१७.४४	७९०९.४४

**गोषवारा**

अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	१५६.८७	३०११९.०४	९४१.८३	३१०६०.८७	२१७४.२६	३३२३५.१३
२	प्रथम वर्ष कामे	३४.५८	६६३९.३६	०.००	६६३९.३६	४६४.७५	७१०४.११
३	द्वितीय वर्ष कामे	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००	५१७.४४	७९०९.४४
४	तृतीय वर्ष कामे	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००	५१७.४४	७९०९.४४
५	चतुर्थ वर्ष कामे	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००	५१७.४४	७९०९.४४
६	पंचम वर्ष कामे	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००	५१७.४४	७९०९.४४
	एकूण	३४५.४५	६६३२६.४०	९४१.८३	६७२६८.२३	४७०८.७७	७१९७७.००

नमुना क्रमांक २					
२ मी. X २ मी.अंतरावर साग जडी लावणे			दैनंदिनी मंजूरी दर रुपये १९२/-		
जडी संख्या २५०० प्रती हेक्टर					
अ.क्र.	कामाचा तपशिल	१ हेक्टर करीता			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
अ.	पूर्व पावसाळी कामे / लागवड पूर्व कामे				
१	अ) मोजणी व सिमांकन करणे (चार लहान दगडांची रास उभारण्यासह)	१.००	१९२	९१.००	२८३.००
	ब.) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मिटरवर) ग्रीड टाकणे,	१.००	१९२	९१.००	२८३.००
	क.) जागेवरील अनावश्यक झाडेझुडपे काढून जमिन तयार करणे.	१०.००	१९२०	९१.००	२०११.००
२	मृदसंधारणाची कामे दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातुन दगड गोळा करणे व ०.३० मिटर पर्यंत वाहतुक करुन दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२	०.००	५९५२.००
३	रोपवन क्षेत्राभोवती गुरे प्रतीबंधक चर खोदणे (१.९० x ०.६० x १.०० मी.खोली) खोदलेली माती निर्देशाप्रमाणे १० मी.अंतरापर्यंत व १ मी.उंचीपर्यंत नेऊन टाकणे/पसरवणे व सलग ताल करणे. चर परिमिती १०२ र.मी.प्रती हे. मातीकाम १२७.५० घ.मी.प्रती हेक्टर	८२.५७	१५८५३.४	९१.००	१५९४४.४४
४	वृक्ष लागवडीच्या कामासाठी रेखांकन करणे प्रती हेक्टरी २५०० जडी २ मी X २ मी अंतरावर खुंटया लावणे. खुंटयांची वाहतुक चढाई व उतराईसह खुंटया लावणे. प्रती १०० रोपे ०.३५७ म.दि.	८.९३	१७१४.५६	२०५.००	१९१९.५६
५	रोपवाटीकेचा अंशतः खर्च २५०० जडी लागवडीसाठी अधिक २० टक्के जडी मरअळी भरणेसाठी. एकूण ३००० सागजडया तयार करणे. प्रती जडी रुपये ६.६८	०	०	२००४०.००	२००४०.००
६	घायपात कंद ४२० कंद (रुपये ४५.७१/- प्रती १०० कंद ) (घायपात कंद न मिळाल्यास प्रोसोपिस, चिल्हार, सागरगोटी इ.वृक्षजातीचे बी सलग तालीवर पेरण्यासाठी खरेदी करणे)	०	०	५७६.००	५७६.००
	एकुण	१३४.५०	२५८२४.००	२११८५.००	४७००९.००
	आकस्मिक निधी ३.० टक्के	०	०.००	१४१०.२७	१४१०.२७
	मजुर कल्याण खर्च ४.० टक्के	०.००	०.००	१८८०.३६	१८८०.३६
	एकंदर एकुण	१३४.५०	२५८२४.००	२४४७५.६३	५०२९९.६३
ब.	प्रथम वर्ष कामे				
१	रोपवाटीकेचा अंशतः खर्च २५०० रोपे लागवडीसाठी. अधिक २० टक्के रोपे मरअळी भरणेसाठी. एकूण ३००० सागजडया तयार करणे. प्रती जडी रुपये ४.३०	०	०	१२९००.००	१२९००.००
२	रोपवाटीकेमधुन रोपवन क्षेत्रापर्यंत रोपांची वाहतूक ३००० जडी रु. ०.१८३ प्रती रोप (भराई उतराई खर्चासह)	०.००	०	५४९.००	५४९.००
३	रोपवाटीकेत घायपात कंद खणणे, रोपवन क्षेत्रापर्यंत वाहतूक करणे आणि लागवड करणे ०.४० म.दि.प्रती १०० घायपात कंद/प्रोसेपिस, चिलार, सागरगोटा इ.वृक्षप्रजातीचे बी चराचे बांधावर तीन ओळीत बी पेरणी करणे	१.६८	३२२.५६	०.००	३२२.५६

४	रोपवनात २५०० रोपांची लागवड करणे ०.४० म.दि. प्रती १०० रोपे	१०.००	१९२०	०.००	१९२०.००
५	२० टक्के मरअळीचे ठिकाणी नवीन रोपे लागवड करणे	१०.००	१९२०	०.००	१९२०.००
६	रोपवनात तीन वेळा निंदणी करणे व डिसेंबर जानेवारी मध्ये भरभांगलण करणे, २५०० रोपे ३.५० म.दि. १०० रोपे, निंदणीचेवेळी खत देणे. खत किंमत रु. ०.८२३ प्रति रोप प्रमाणे.	८७.५०	१६८००	२०५७.००	१८८५७.००
७	रोपवन संरक्षण १० महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३०.००	५७६०	०.००	५७६०.००
८	अग्निप्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४	०.००	३८४.००
९	रोपवाटिकेचा अंशतः खर्च, द्वितीय वर्षात मरअळीचे जागी पुनर्लागवडीसाठी, २५०० रोपांचे २०% रोपे तयार करणे ५०० रोपे	१७.५२	३३६३.८४	१६०९.००	४९७२.८४
	<b>एकुण</b>	<b>१५८.७०</b>	<b>३०४७०.४</b>	<b>१७११५.००</b>	<b>४७५८५.४०</b>
	<b>आकस्मिक निधी ३.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०</b>	<b>१४२७.५६</b>	<b>१४२७.५६</b>
	<b>मजुर कल्याण खर्च ४.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०</b>	<b>१९०३.४२</b>	<b>१९०३.४२</b>
	<b>एकंदर एकुण</b>	<b>१५८.७०</b>	<b>३०४७०.४</b>	<b>२०४४५.९८</b>	<b>५०९१६.३८</b>
<b>क.</b>	<b>द्वितीय वर्ष कामे</b>				
१	रोपवाटिकेचा अंशतः खर्च, द्वितीय वर्षात मर अळीचे जागीपुनर्लागवडीसाठी, २५०० रोपांचे २०% रोपे तयार करणे ५०० रोपे (रु. ६६.७२ प्रति १०० रोपे)	०.००	०	३३३६.१०	३३३६.१०
२	रोपवाटिकेमधुन ५०० रोपांची वाहतुक रु.१.८२/- प्रति १०० रोप (भराई उतराईच्या खर्चासह)	०.००	०	९१.००	९१.००
३	५०० रोपांची मरअळी लागवड १०० जडयांना ०.४० म.दि. प्रमाणे	२.००	३८४	०.००	३८४.००
४	रोपवनात २ वेळा निंदणी व १ वेळा भरभांगलण करणे, रोपांभोवती माती भुसभुशीत करुन भर देणे, रोप निंदणीचे वेळी खत देणे. खत किंमत रु. ०.८२३ प्रति रोप प्रमाणे.	६२.५०	१२०००	२०५७.००	१४०५७.००
५	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४	०.००	३८४.००
६	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८	०.००	७००८.००
	<b>एकुण</b>	<b>१०३.००</b>	<b>१९७७६</b>	<b>५४८४.१०</b>	<b>२५२६०.१०</b>
	<b>आकस्मिक निधी ३.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०</b>	<b>७५७.८०</b>	<b>७५७.८०</b>
	<b>मजुर कल्याण खर्च ४.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०</b>	<b>१०१०.४०</b>	<b>१०१०.४०</b>
	<b>एकंदर एकुण</b>	<b>१०३.००</b>	<b>१९७७६</b>	<b>७२५२.३१</b>	<b>२७०२८.३१</b>
<b>ड.</b>	<b>तृतीय वर्ष कामे</b>				
१	रोपवनात १ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलण करणे, रोपांभोवती माती भुसभुशीत करुन भर देणे, निंदणी १०० रोपांना १ म.दि. भरभांगलण ०.५० म.दि. प्रति १००रोपे.	३७.५०	७२००	०.००	७२००.००
२	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४	०.००	३८४.००
३	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८	०.००	७००८.००
	<b>एकुण</b>	<b>७६.००</b>	<b>१४५९२</b>	<b>०.००</b>	<b>१४५९२.००</b>
	<b>आकस्मिक निधी ३.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०</b>	<b>४३७.७६</b>	<b>४३७.७६</b>
	<b>मजुर कल्याण खर्च ४.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०</b>	<b>५८३.६८</b>	<b>५८३.६८</b>
	<b>एकंदर एकुण</b>	<b>७६.००</b>	<b>१४५९२</b>	<b>१०२१.४४</b>	<b>१५६१३.४४</b>

ना क्रमांक	चतुर्थ वर्ष कामे				
१	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४	०.००	३८४.००
२	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८	०.००	७००८.००
	एकुण	३८.५०	७३९२	०.००	७३९२.००
	आकस्मिक निधी ३.० टक्के	०.००	०	२२१.७६	२२१.७६
	मजुर कल्याण खर्च ४.० टक्के	०.००	०	२९५.६८	२९५.६८
	एकंदर एकुण	३८.५०	७३९२	५१७.४४	७९०९.४४
फ.	पंचम वर्ष कामे				
१	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२.००	३८४	०.००	३८४.००
२	रोपवन संरक्षण १२ महिने १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८	०.००	७००८.००
	एकुण	३८.५०	७३९२	०.००	७३९२.००
	आकस्मिक निधी ३.० टक्के	०.००	०	२२१.७६	२२१.७६
	मजुर कल्याण खर्च ४.० टक्के	०.००	०	२९५.६८	२९५.६८
	एकंदर एकुण	३८.५०	७३९२	५१७.४४	७९०९.४४

**गोषवारा**

अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	ईतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	१३४.५०	२५८२४	२११८५	४७००९	३२९१	५०३००
२	प्रथम वर्ष कामे	१५८.७०	३०४७०	१७११५	४७५८५	३३३१	५०९१६
३	द्वितीय वर्ष कामे	१०३.००	१९७७६	५४८४	२५२६०	१७६८	२७०२८
४	तृतीय वर्ष कामे	७६.००	१४५९२	०	१४५९२	१०२१	१५६१३
५	चतुर्थ वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
६	पंचम वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
	एकंदर एकुण	५४९.२०	१०५४४६	४३७८४	१४९२३१	१०४४६	१५९६७७

प्रति रोप खर्च रुपये ६३.८७

**नमुना क्रमांक -३**

२ X २X २ मी. अंतरावर ०.३० X ०.३० X ०.३० मी. आकारमानाचे २५०० खड्डे

दैनंदिन मजुरी दर रुपये १९२/-

रोप संख्या २५०० प्रति हेक्टर

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
<b>अ.</b>	<b>पुर्व पावसाळी कामे / लागवड पूर्व कामे</b>				
१	अ) मोजणी व सिमांकन करणे (चार लहान दगडांची रास उभारण्यासह)	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	ब.) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मिटरवर) ग्रिड टाकणे,	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	क.) जागेवरील अनावश्यक झाडेझुडूपे काढून जमिन तयार करणे.	१०.००	१९२०.००	९१.००	२०११.००
२	मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९८३.००
३	रोपवन क्षेत्राभोवती गुरे प्रतिबंधक चर खोदणे (१.९०x०.६०x१.००मी.खोली ) खोदलेली माती निर्देशाप्रमाणे १० मी.अंतरापर्यंत व १ मी.उंची पर्यंत नेऊन टाकणे/पसरविणे व सलग ताल करणे. चर परिमिती- १०२ र.मी.प्रति हे. माती काम १२७.५० घ.मी.प्रति हेक्टर.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
४	वृक्ष लागवडीच्या कामासाठी खड्ड्याची आखणी, प्रती हेक्टर २५०० खड्डे, आकारमान ०.३० X ०.३० X ०.३० मी. २ X २ मी. अंतरावर - सा. पु. ४.०९ प्रती ५० खड्ड्यांसाठी	४.५	८६४.००	२०४.७४	१०६८.७४
५	वृक्ष लागवडीसाठी करावयाचे मातीकाम ०.३० X ०.३० X ०.३० मी. आकाराचे २५०० खड्डे खोदणे, प्रती १०० खड्डे ३.६ म.दि. प्रमाणे	९०	१७२८०.००	०.००	१७२८०.००
६	रोपवाटीकेचा अंशतः खर्च २५०० रोपे लागवडीसाठी अधिक २० टक्के रोपे मरअळी भरणेसाठी. एकूण ३००० रोपे(१२.५० X २५ से.मी. आकाराच्या पिशवीत) तयार करण्याचा खर्च प्रती रोप रुपये ९.९४ प्रमाणे ( प्रती रोप मजुरी रु.६.७३ व साहित्य पुरवठा रु.३.२१ प्रती रोप)	१०५.१४	२०१८६.८८	९६५१.८४	२२८३८.७२
७	घायपात कंद ४२० कंद (रुपये ४५.७१/- प्रती १०० कंद ) (घायपात कंद न मिळाल्यास प्रोसोपिस, चिलहार, सागरगोटी इ.वृक्षजातीचे बी सलग तालीवर पेरण्यासाठी खरेदी करणे)	०.००	०.००	५७६.००	५७६.००
	<b>एकूण</b>	<b>३२५.२१</b>	<b>६२४४०.३२</b>	<b>१०७९६.५८</b>	<b>७३२३६.१०</b>
	<b>आकस्मिक निधी ३.०० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०.००</b>	<b>२१९७.११</b>	<b>२१९७.११</b>
	<b>मजुर कल्याण खर्च ४.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०.००</b>	<b>२९२९.४८</b>	<b>२९२९.४८</b>
	<b>एकंदर एकूण</b>	<b>३२५.२१</b>	<b>६२४४०.३२</b>	<b>१५९२३.१६</b>	<b>७८३६३.४८</b>
<b>ब.</b>	<b>प्रथम वर्ष कामे</b>				
१	रोपवाटिका अंशतः खर्च रोपांची देखभाल व संगोपन ३००० रोपे रु.२.४८ प्रती रोप प्रमाणे (प्रती रोप मजुरी रु.१.६८ + साहित्य रु.०.८० प्रती रोप)	२६.२९	५०४७.६८	२४१२.९६	७४६०.६४
२	खणलेल्या खड्ड्यातून निघालेल्या मातीतून दगड गोटे, कचरा वेचून अलग करणे व प्रत्येक खड्ड्यात सिंगल सुपर फॉस्फेट खत टाकणे व खड्डा चांगल्या मातीने भरणे. २५०० खड्डे	१९.४४	३७३२.४८	२१९३.६०	५९२६.०८
३	रोपवाटीकेमधून रोपवनक्षेत्रा पर्यंत रोपांची वाहतूक ३००० रोपे व रु. १.८३ प्रती रोप ( भराई/उतराई खर्चासह) मजुरी ०.१४ म.दि. प्रती १०० रोपे	४.२०	८०६.४०	५४८४.००	६२९०.४०
४	रोपवाटीकेत घायपात कंद खणणे, रोपवन क्षेत्रापर्यंत वाहतूक करणे आणि लागवड करणे ०.४० म.दि.प्रती १०० घायपात कंद/प्रोसोपिस, चिलार, सागरगोटा इ.वृक्षप्रजातीचे बी चराचे बांधावर तीन ओळीत बी पेरणी करणे	१.६८	३२२.५६	०.००	३२२.५६
५	रोपवनात २५०० रोपांची लागवड करणे. १.१० म.दि. प्रती १०० रोपे	२७.५०	५२८०.००	०.००	५२८०.००
६	२० टक्के मरअळीच्या ठिकाणी नवीन रोपे लागवड करणे.	१०.००	१९२०.००	०.००	१९२०.००
७	रोपांची निंदणी ३ वेळा निंदणी करणे व २ वेळा भरभागलण करणे, २५००रोपे ३.५० म.दि. प्रति १०० रोपे. निंदणीचे वेळी खत देणे. खत किंमत रु. ०.८२ प्रति रोप.	८७.५०	१६८००.००	२०५७.००	१८८५७.००
८	रोपवन संरक्षण - १० महिने - १० हेक्टरसाठी १ मजुर.	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	अग्नि प्रतीबंधक कामे (जाळ रेषा).	२.००	३८४.००	०.००	३८४.००
१०	रोपवाटिकेचा अंशतः खर्च द्वितीय वर्षात मरअळीचे जागी पुनर्लागवडीसाठी, २५०० रोपांचे २० टक्के रोपे तयार करणे. ५०० रोपे.	१७.५२	३३६३.८४	१६०८.६४	४९७२.४८
	<b>प्रथम वर्ष कामे एकंदर एकूण</b>	<b>२२६.१३</b>	<b>४३४१६.९६</b>	<b>१३७५६.२०</b>	<b>५७१७३.१६</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०.००</b>	<b>१७१५.१९</b>	<b>१७१५.१९</b>
	<b>मजुर कल्याण खर्च ४.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०.००</b>	<b>२२८६.९३</b>	<b>२२८६.९३</b>
	<b>एकूण</b>	<b>२२६.१३</b>	<b>४३४१६.९६</b>	<b>१७७५८.३२</b>	<b>६११७५.२८</b>



क.	द्वितीय वर्ष कामे				
१	रोपवाटिकेचा अंशतः खर्च द्वितीय वर्षात मरळीचे जागी पुनर्लागवडीसाठी, २५०० रोपांचे २० टक्के रोपे तयार करणे. ५०० रोपे.	४.३८	८४०.९६	४०२.१६	१२४३.१२
२	रोपवाटीकेमधून ५०० रोपे वाहतुक करणे व रु. १.८३ प्रती रोप (भराई/उतराई खर्चासह) मजुरी ०.१४ म.दि. प्रती १०० रोपे	०.००	०.००	९१४.००	९१४.००
३	५०० रोपांची मरळी लागवड. १०० रोपांना २ म.दि. प्रमाणे	१०.००	१९२०.००	०.००	१९२०.००
४	रोपवनात २ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलण करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे, रोपे निंदणीचे वेळी खत देणे. खत किंमत रु. ०.८२३ प्रति रोप प्रमाणे.	६२.५०	१२०००.००	२०५७.००	१४०५७.००
५	अग्नी प्रतीबंधक कामे (जाळ रेषा घेणे).	२.००	३८४.००	०.००	३८४.००
६	रोपवनाचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजुर रखवालदार.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
	<b>द्वितीय वर्ष कामे एकूण</b>	<b>११५.३८</b>	<b>२२१५२.९६</b>	<b>३३७३.१६</b>	<b>२५५२६.१२</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०.००</b>	<b>७६५.७८</b>	<b>७६५.७८</b>
	<b>मजुर कल्याण खर्च ४.० टक्के</b>	<b>०</b>	<b>०.००</b>	<b>१०२१.०४</b>	<b>१०२१.०४</b>
	<b>द्वितीय वर्ष कामे एकंदर एकूण</b>	<b>११५.३८</b>	<b>२२१५२.९६</b>	<b>५१५९.९९</b>	<b>२७३१२.९५</b>
ड.	तृतीय वर्ष कामे				
१	रोपवनात २ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलण करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे. निंदणी १०० रोपांना १ म.दि. व भरभांगलण ०.५० प्रती १०० रोपे प्रमाणे.	३७.५	७२००.००	०	७२००.००
२	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२	३८४.००	०	३८४.००
३	रोपांचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजुर रखवालदार	३६.५	७००८.००	०	७००८.००
	<b>तृतीय वर्ष कामे एकूण</b>	<b>७६</b>	<b>१४५९२.००</b>	<b>०</b>	<b>१४५९२.००</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	<b>०</b>	<b>०.००</b>	<b>४३७.७६</b>	<b>४३७.७६</b>
	<b>मजुर कल्याण खर्च ४.० टक्के</b>	<b>०</b>	<b>०.००</b>	<b>५८३.६८</b>	<b>५८३.६८</b>
	<b>तृतीय वर्ष कामे एकंदर एकूण</b>	<b>७६</b>	<b>१४५९२.००</b>	<b>१०२१.४४</b>	<b>१५६१३.४४</b>
इ.	चतुर्थ वर्ष कामे				
१	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२	३८४.००	०	३८४.००
२	रोपांचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजुर रखवालदार	३६.५	७००८.००	०	७००८.००
	<b>चतुर्थ वर्ष कामे एकूण</b>	<b>३८.५</b>	<b>७३९२.००</b>	<b>०</b>	<b>७३९२.००</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	<b>०</b>	<b>०.००</b>	<b>२२१.७६</b>	<b>२२१.७६</b>
	<b>मजुर कल्याण खर्च ४.० टक्के</b>	<b>०</b>	<b>०.००</b>	<b>२९५.६८</b>	<b>२९५.६८</b>
	<b>तृतीय वर्ष कामे एकंदर एकूण</b>	<b>३८.५</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>
फ.	पंचम वर्ष कामे				
१	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२	३८४.००	०	३८४.००
२	रोपांचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजुर रखवालदार	३६.५	७००८.००	०	७००८.००
	<b>पंचम वर्ष कामे एकूण</b>	<b>३८.५</b>	<b>७३९२.००</b>	<b>०</b>	<b>७३९२.००</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	<b>०</b>	<b>०.००</b>	<b>२२१.७६</b>	<b>२२१.७६</b>
	<b>मजुर कल्याण खर्च ४.० टक्के</b>	<b>०</b>	<b>०.००</b>	<b>२९५.६८</b>	<b>२९५.६८</b>
	<b>तृतीय वर्ष कामे एकंदर एकूण</b>	<b>३८.५</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>

**गोषवारा**

अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	३२५.२१	६२४४०	१०७९७	७३२३७	५१२७	७८३६३
२	प्रथम वर्ष कामे	२२६.१३	४३४१७	१३७५६	५७१७३	४००२	६११७५
३	द्वितीय वर्ष कामे	११५.३८	२२१५३	३३७३	२५५२६	१७८७	२७३१३
४	तृतीय वर्ष कामे	७६.००	१४५९२	०	१४५९२	१०२१	१५६१३
५	चतुर्थ वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
६	पंचम वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
	<b>एकूण</b>	<b>८१९.७२</b>	<b>१५७३८६</b>	<b>२७९२६</b>	<b>१८५३१२</b>	<b>१२९७२</b>	<b>१९८२८४</b>

प्रति रोप खर्च रुपये ७९.३१

**नमुना क्रमांक - ४**

२ X २X २ मी. अंतरावर ०.३० X ०.३० X ०.३० मी. आकारमानाचे १२५० चर प्रति हेक्टर

दैनंदिन मजुरी दर रुपये १९२/-

रोप संख्या २५०० प्रति हेक्टर

अ.क्र	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
<b>अ.</b>	<b>पुर्व पावसाळी कामे / लागवड पूर्व कामे</b>				
१	अ) मोजणी व सिमांकन करणे (चार लहान दगडांची रास उभारण्यासह)	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	ब.) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मिटरवर) ग्रिड टाकणे,	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	क.) जागेवरील अनावश्यक झाडेझुडपे काढून जमिन तयार करणे.	१०.००	१९२०.००	९१.००	२०११.००
२	मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९५२.००
३	रोपवन क्षेत्राभोवती गुरे प्रतिबंधक चर खोदणे (१.९०x०.६०x१.००मी.खोली ) खोदलेली माती निर्देशाप्रमाणे १० मी.अंतरापर्यंत व १ मी.उंची पर्यंत नेऊन टाकणे/पसरविणे व सलग ताल करणे. चर परिमिती- १०२ र.मी.प्रति हे. माती काम १२७.५० घ.मी.प्रति हेक्टर.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
४	वृक्ष लागवडीच्या कामासाठी खड्ड्याची आखणी, प्रती हेक्टरी १२५० चर, आकारमान २.०० X ०.६० X ०.३० मी. - सा. पु. १४.६२ प्रती १०० र.मी.	६.२५	१२००.००	१८२.८०	१३८२.८०
५	वृक्ष लागवडीसाठी करावयाचे माती काम २.०० X ०.६० X ०.३० मी. आकाराचे समपातळी आणी एकाआड एक विखुरलेले असे १२५० चर खोदणे, प्रति १०० चरांसाठी - १८ म.दि. (सदर दर हा परिमंडळ ३ इतर बाबींसाठी आहे, प्रत्यक्षात मातिच्या प्रस्तरानुसार यात बदल होउ शकेल)	१९३.६९	३७१८८.४८	०.००	३७१८८.४८
६	रोपवाटीकेचा खर्च २५०० रोपे लागवडीसाठी अधिक २० टक्के रोपे मरअळी भरणेसाठी. एकूण ३००० रोपे(१२.५० X २५ से.मी. आकाराच्या पिशवीत) तयार करण्याचा खर्च प्रती रोप रुपये ९.९४ प्रमाणे ( प्रती रोप मजुरी रु.६.७३ व साहित्य पुरवठा रु.३.२१ प्रती रोप)	१०५.१४	२०१८६.८८	९६५१.८४	२९८३८.७२
७	घायपात कंद ४२० कंद (रुपये ४५.७१/- प्रती १०० कंद ) (घायपात कंद न मिळाल्यास प्रोसेपिस, चिल्हार, सागरगोटी इ.वृक्षजातीचे बी सलग तालीवर पेरण्यासाठी खरेदी करणे)	०.००	०.००	५७६.००	५७६.००
	<b>एकूण</b>	<b>४३०.६५</b>	<b>८२६८४.८०</b>	<b>१०७७४.६४</b>	<b>९३४५९.४४</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२८०३.७८	२८०३.७८
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	३७३८.३८	३७३८.३८
	<b>एकूण</b>	<b>४३०.६५</b>	<b>८२६८४.८०</b>	<b>१७३१६.८०</b>	<b>१००००१.६०</b>
<b>ब.</b>	<b>प्रथम वर्ष कामे</b>				
१	रोपवाटीकेचा अंशतः खर्च - रोपांची देखभाल व संगोपन ३००० रोपे रु. (प्रति रोप मजुरी १.६८ रु. व सा. पु. रु. ०.८० प्रती रोपे प्रमाणे, २.४८ प्रती रोप)	२६.२९	५०४७.६८	२४१२.९६	७४६०.६४
२	खणलेल्या चरातून निघालेल्या मातीतून दगडगोटे, कचरा वेचून अलग करणे व सिंगल सुपर फॉस्फेट चरामध्येटाकणे व चर चांगले मातीने भरणे १२५० चर. १० म.दि. प्रति १०० चर भरणे. प्रति चर खत किंमत रु. ३२.९० प्रमाणे.	९६.२५	१८४८०.००	१४८०६.८०	३३२८६.८०
३	रोपवाटीकेमधुन गट रोपवन क्षेत्रापर्यंत रोपांची वाहतूक ३००० रोपे रु. १.८२ प्रती रोप (भराई उतराईचा खर्च यात समाविष्ट आहे) मजुरी ०.१४ म.रिद.प्रती १०० रोपे	४.२०	८०६.४	५४८५.००	६२९१.४०
४	रोपवाटीकेत घायपात कंद खणणे, रोपवन क्षेत्रापर्यंत वाहतूक करणे आणि लागवड करणे ०.४० म.दि.प्रती १०० घायपात कंदइ/प्रोसेपिस, चिलार, सागरगोटा इ.वृक्षप्रजातीचे बी चराचे बांधावर तीन ओळीत बी पेरणी करणे	१.६८	३२२.५६	०.००	३२२.५६
५	रोपवनात २५०० रोपांची लागवड करणे १.०० म.दि.प्रती १०० रोपे	२५.००	४८००.००	०.००	४८००.००
६	२० टक्के मर अळीचे ठिकाणी नविन रोपे लागवड करणे	१०.००	१९२०.००	०.००	१९२०.००
७	रोपवनात ३ वेळा निंदणी करणे व डिसेंबर- जानेवारी मध्ये भरभांगलण करणे, २५०० रोपे निंदणीचेवेळी खत देणे. खत किंमत रु. ०.८२ प्रति रोप.	८७.५०	१६८००.००	२०५७.००	१८८५७.००

८	रोपवनाचे संरक्षण- १० महिने, १० हेक्टरसाठी १ मजूर	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	आगप्रतिबंधक कामे	२.००	३८४.००		३८४.००
१०	रोपवाटिकेचा अंशतः खर्च द्वितीय वर्षात मरळीचे जागी पुनर्लागवडीसाठी, २५०० रोपांचे २० टक्के रोपे तयार करणे. ५०० रोपे.	१७.५२	३३६३.८४	१६०८.६४	४९७२.४८
	<b>एकूण</b>	<b>३००.४४</b>	<b>५७६८४.४८</b>	<b>२६३७०.४०</b>	<b>८४०५४.८८</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२५२१.६५	२५२१.६५
	<b>मजूर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	३३६२.२०	३३६२.२०
	<b>एकूण</b>	<b>३००.४४</b>	<b>५७६८४.४८</b>	<b>३२२५४.२४</b>	<b>८९९३८.७२</b>
<b>क. द्वितीय वर्ष कामे</b>					
१	रोपवाटिकेचा खर्च मरळी भरणेसाठी. २५०० रोपांचे २० टक्के रोपे तयार करणे. ५०० रोपांची देखभाल व संगोपन. प्रति रोपे रु. २.४८	४.३८	८४०.९६	४०२.१६	१२४३.१२
२	रोपवाटिकेमधून ५०० रोपे वाहतुक करणे व रु. १.८३ प्रति रोप (भराई/उतराई खर्चासह)	०.००	०.००	९१४.००	९१४.००
३	५०० रोपांची मरळी लागवड. १०० रोपांना २ म.दि. प्रमाणे	१०.००	१९२०.००	०.००	१९२०.००
४	रोपवनात २ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलण करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे, रोपे निंदणीचे वेळी खत देणे. खत किंमत रु. ०.८२ प्रति रोपे प्रमाणे.	६२.५०	१२०००.००	२०५७.००	१४०५७.००
५	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळ रेषा घेणे).	२.००	३८४.००	०.००	३८४.००
६	रोपवनाचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजूर रखवालदार.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
	<b>एकूण</b>	<b>११५.३८</b>	<b>२२१५२.९६</b>	<b>३३७३.१६</b>	<b>२५५२६.१२</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	०	०	७६५.७८	७६५.७८
	<b>मजूर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	१०२१.०४	१०२१.०४
	<b>एकूण</b>	<b>११५.३८</b>	<b>२२१५२.९६</b>	<b>५१५९.९९</b>	<b>२७३१२.९५</b>
<b>ड. तृतीय वर्ष कामे</b>					
१	रोपवनात १ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलण करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे. निंदणी १०० रोपांना १ म.दि. व भरभांगलण ०.५० प्रति १०० रोपे प्रमाणे.	३७.५	७२००.००	०	७२००.००
२	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२	३८४.००	०	३८४.००
३	रोपांचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजूर रखवालदार	३६.५	७००८.००	०	७००८.००
	<b>एकूण</b>	<b>७६.००</b>	<b>१४५९२.००</b>	<b>०.००</b>	<b>१४५९२.००</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	४३७.७६	४३७.७६
	<b>मजूर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	५८३.६८	५८३.६८
	<b>एकूण</b>	<b>७६.००</b>	<b>१४५९२.००</b>	<b>१०२१.४४</b>	<b>१५६१३.४४</b>
<b>इ. चतुर्थ वर्ष कामे</b>					
१	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२	३८४.००	०	३८४.००
२	रोपांचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजूर रखवालदार	३६.५	७००८.००	०	७००८.००
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>०.००</b>	<b>७३९२.००</b>
	<b>आकस्मिक खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	<b>मजूर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>

फ.	पंचम वर्ष कामे				
१	अग्नी प्रतिबंधक कामे (जाळरेषा)	२	३८४.००	०	३८४.००
२	रोपांचा देखभाल खर्च १२ महिने एप्रिल ते मार्च १० हेक्टरसाठी १ मजुर रखवालदार	३६.५	७००८.००	०	७००८.००
	एकूण	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	एकूण	३८.५०	७३९२.००	५१७.४४	७९०९.४४

**गोषवारा**

अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	४३०.६५	८२६८५	१०७७५	९३४५९	६५४२	१००००२
२	प्रथम वर्ष कामे	३००.४४	५७६८४	२६३७०	८४०५५	५८८४	८९९३९
३	द्वितीय वर्ष कामे	११५.३८	२२१५३	३३७३	२५५२६	१७८७	२७३१३
४	तृतीय वर्ष कामे	७६.००	१४५९२	०	१४५९२	१०२१	१५६१३
५	चतुर्थ वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
६	पंचम वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
	एकूण	९९९.४७	१९१८९८	४०५१८	२३२४१६	१६२६९	२४८६८६

प्रती रोप खर्च रुपये ९९.४७

नमुना क्रमांक -५

(गुरे प्रतिबंधक चर सुविधा असलेले)

३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ x ०.४५ x ०.४५ मी. आकारमानाचे ११११ खड्डे

दैनंदिन मजुरी दर रुपये १९२/-

रोप संख्या ११११ प्रति हेक्टर

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
अ.	पुर्व पावसाळी कामे				
१	अ) मोजणी व सिमांकन करणे (चार लहान दगडांची रास उभारण्यासह)	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	ब.) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मिटरवर) ग्रिड टाकणे,	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	क.) जागेवरील अनावश्यक झाडेझुडपे काढून जमिन तयार करणे.	१०.००	१९२०.००	९१.००	२०११.००
२	मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९५२.००
३	समपातळी चराची आखणी करणे. दोन चरातील अंतर ८ मीटर १२०० र.मी. प्रती हे. साधनसामुग्री रु. ७३.१४/- प्रती १००० र.मी. प्रमाणे, ०.२५ म.दि. प्रती. प्रती १०० र.मी. साठी सा.पु.रु.१४.६२/- प्रती १०० र.मी.	३.००	५७६.००	१७६.००	७५२.००
४	समपातळी चर खोदणे ०.६० मी. रुंद व ०.४५ मी. खोल आकाराच्या चरातून निघालेली माती उताराचे बाजूला लावणे प्रती हे १२०० र.मी. चर खोदणे. (०.१५ म.दि.प्रती र.मी.)	१८३.६०	३५२५१.२०	०.००	३५२५१.२०
५	गुरे प्रतीबंधक चर खोदणे - चराचा पाया व रुंदी ०.६० मीटर, खोली १ मीटर, माथा १.९० मी. व प्रती हेक्टर चराची लांबी १०२ मीटर (प्रती मीटर १५५.४२ रु.) प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची परिमीती घेऊ न त्यानुसार चराची लांबी निश्चित करावी.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
६	खोदलेल्या गुरे प्रतीबंधक चरावर घायपात रोपे ३ ओळीत लावणे, एका हेक्टरवर ३०६ रोपे, ५.४८ रुपये प्रती रोपे याप्रमाणे.	१.००	१९२.००	१६७९.००	१८७१.००
७	खोदलेल्या १२०० र.मी. प्रती हेक्टर सलग समपातळी चरावर गवताचे ५ किलो बी पेरणे, गवत बी ९१.४२ रुपये प्रती किलो.	१२.००	२३०४.००	४५७.००	२७६१.००
८	१२०० मी. सीसीटी वरील अनावश्यक गवत काढणे. १०० र.मी.ला १.२० म. दि. प्रमाणे	१४.४०	२७६४.८०	०.००	२७६४.८०
९	खड्ड्यांची आखणी करणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे ११११ खड्डे आखणी करणे (प्रती ५० खड्डे ०.१३ म.दि.) सा.पु. रु. ४.०९ प्रती ५० खड्डे	२.८९	५५४.८८	९१.००	६४५.८८
१०	खड्डे खोदणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे खड्डे खोदणे ६.४३ म.दि. प्रती १०० खड्डे एकूण खड्डे ११११ ( प्रति ६.६० म.दि. प्रति १०० खड्डे)	७३.३३	१४०७९.३६	०.००	१४०७९.३६
११	रोपवाटिकेचा अंशतः खर्च १२.५ X २५ से.मी. पॉलिथीन पिशवीमध्ये १३३३ रोपे (२० टक्के मरळीसह) रोपांची एप्रिल ते जून या कालावधित देखभाल रु.८.७७ (प्रति रोप मजुरी रु.५.५६ व सा.पु. रु.३.२१ प्रति रोप)	३८.६३	७४१६.९६	४२८८.६३	११७०५.५९
	एकूण	४५४.४२	८७२४८.६४	७०५५.६३	९४३०४.२७
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२८२९.१३	२८२९.१३
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	३७७२.१७	३७७२.१७
	एकूण	४५४.४२	८७२४८.६४	१३६५६.९३	१००९०५.५७

ब.	प्रथम वर्ष कामे				
१	रोपवाटीकेत रोपे तयार करणे अंशतः खर्च (एप्रिल ते सप्टेंबर) २० टक्के रोपे मरअळीसह १२.५० X २५ से.मी. आकाराच्या पिशवीमध्ये रोपे तयार करणे यासाठी मजुरी रु.६.७३ व साहित्य पुरवठा रु.३.२१ प्रती रोप प्रमाणे एकूण रु. प्रति रोप प्रमाणे १३३३ रोपे तयार करणे.	११.६८	२२४२.५६	१०७२.१५	३३१४.७१
२	खड्डा चांगल्या मातीने भरणे १.६६ म.दिन प्रति १०० खड्डे भरताना त्यात सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळणे.	१८.४४	३५४०.४८	१९५०.००	५४९०.४८
३	रोपवाटीकेतमधून रोपवनक्षेत्रापर्यंत रोपांची वाहतूक १३३३ रोपे (भराई उतराई खर्चासह) मजुरी ०.१४ म.दि.प्रति १०० रोपे व सा.पु. रु. १.८२ प्रति रोप	१.५५	२९७.६०	२४३६.७२	२७३३.३२
४	रोपवनात रोपांची लागवड करणे १ म.दिन प्रति १०० रोपे	११.११	२१३३.१२	०.००	२१३३.१२
५	रोपवनात ३ वेळा निंदणी करणे व २ वेळा भरभांगलण करणे, निंदणीचे वेळी खत देणे. खत किंमत रु. ०.८२ प्रति रोप प्रमाणे	३८.८८	७४६४.९६	९१४.००	८३७८.९६
६	२० टक्के मरअळीच्या ठिकाणी नवीन रोपे लागवड करणे. २ म.दि. १०० रोपे प्रमाणे २२२ रोपे.	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
७	रोपवाटिकेचा अंशतः खर्च द्वितीय वर्षात मरळीच्याजागी पुर्नलागवडसाठी, १३३३ रोपांचे २० टक्के रोपे तयार करणे. ५०० रोपे. प्रति रोप रु. प्रमाणे, ( मजुरी रु.५.५६ + सा.पु. रु.३.२१ प्रति रोप प्रमाणे)	७.७८	१४९३.७६	७१४.२३	२२०७.९९
८	रोपवन संरक्षण - ९ महिने - जुलै ते मार्च. १० हेक्टर साठी १ मजूर.	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	१२५.८८	२४१६८.९६	७०८७.१०	३१२५६.०६
	आकस्मिक खर्च ३.० टक्के	०.००	०.००	९३७.६८	९३७.६८
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	१२५०.२४	३३५०.४५
	एकूण	१२५.८८	२४१६८.९६	९२७५.०२	३५५४४.१९
क.	द्वितीय वर्ष कामे				
१	रोपवाटिकेचा अंशतः खर्च द्वितीय वर्षात मरळीच्याजागी पुर्नलागवडसाठी, ११११ रोपांचे २० टक्के रोपे तयार करणे. २२२ रोपे. मजुरी रु.१.६९ व सा.पु. रु. ०.८० प्रति रोप प्रमाणे एकूण प्रति रोप रु. २.४९ प्रमाणे,	१.९५	३७४.४०	१७८.५६	५५२.९६
२	मरळी साठी रोपवाटिकेमधून २२२ रोपे वाहतूक करणे. (भराई उतराई खर्चासह) मजुरी ०.१४ म.दि व सा. पु.रु. १.८२ प्रति रोप १०० रोपांसाठी	०.३१	५९.५२	४०५.८१	४६५.३३
३	मेलेल्या रोपांचे ठिकाणी २० टक्के रोपांची पुर्नलागवड करणे. २२२ रोपे, १०० रोपांना २.०० म.दि.	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
४	रोपवनात २ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलण करणे. रोपांची माती भुसभुशित करून थर देणे, रोपे निंदणीचे वेळी खत देणे. खत किंमत रु.०.८२ प्रति रोप या प्रमाणे	२७.७७	५३३१.८४	९१४.००	६२४५.८४
५	रोपवनाचा संरक्षण - १२ महिने - १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
६	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	७२.९७	१४०१०.२४	१४९८.३७	१५५०८.६१
	आकस्मिक खर्च ३.० टक्के	०.००	०.००	४६५.२६	४६५.२६
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	६२०.३४	६२०.३४
	एकूण	७२.९७	१४०१०.२४	२५८३.९७	१६५९४.२१
ड.	तृतीय वर्ष कामे				
१	रोपवनात १ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलण करणे.	१६.६७	३२००.६४	०.००	३२००.६४
२	रोपवनाचा संरक्षण - १२ महिने - १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
३	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	५५.१७	१०५९२.६४	०.००	१०५९२.६४
	आकस्मिक खर्च ३.० टक्के	०.००	०.००	३१७.७८	३१७.७८
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	४२३.७१	४२३.७१
	एकूण	५५.१७	१०५९२.६४	७४१.४८	११३३४.१२

इ.	चतुर्थ वर्ष कामे				
१	रोपवनाचा संरक्षण - १२ महिने - १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	एकूण	३८.५०	७३९२.००	५१७.४४	७९०९.४४
फ.	पंचम वर्ष कामे				
१	रोपवनाचा संरक्षण - १२ महिने - १० हेक्टरसाठी १ मजुर	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	एकूण	३८.५०	७३९२.००	५१७.४४	७९०९.४४

गोषवारा							
अ.क्र.	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	४५४.४२	८७२४९	७०५६	९४३०४	६६०१	१००९०६
२	प्रथम वर्ष कामे	१२५.८८	२४१६९	७०८७	३१२५६	२१८८	३३४४४
३	द्वितीय वर्ष कामे	७२.९७	१४०१०	१४९८	१५५०९	१०८६	१६५९४
४	तृतीय वर्ष कामे	५५.१७	१०५९३	०	१०५९३	७४१	११३३४
५	चतुर्थ वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
६	पंचम वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
	एकूण	७८५.४४	१५०८०४	१५६४१	१६६४४६	११६५१	१७८०९७

प्रती रोप खर्च रुपये १६०.३०

नमुना क्रमांक -६

३x३ मीटर अंतरावर ०.४५ x ०.४५ x ०.४५ मीटर आकारमानाचे ११११ खड्डे

रोप संख्या ११११ प्रति हेक्टर

दैनंदिन मजुरी दर रुपये १९२/-

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
अ.	पुर्व पावसाळी कामे				
१	अ) मोजणी व सिमांकन करणे (चार लहान दगडांची रास उभारण्यासह)	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	ब.) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मिटरवर) ग्रिड टाकणे,	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	क.) जागेवरील अनावश्यक झाडेझुडपे काढून जमिन तयार करणे.	१०.००	१९२०.००	९१.००	२०११.००
२	मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९८३.००
३	समपातळी चराची आखणी करणे. दोन चरातील अंतर ८ मीटर १२०० र.मी. प्रती हे. साधनसामुग्री रु. ७३.१४/- प्रती १००० र.मी. प्रमाणे, चराची आखणी ०.२५ म.दि. प्रती. प्रती १०० र.मी. साठी सा.पु.रु. १४.६२/- प्रती १०० र.मी.	३.००	५७६.००	१७६.००	७५२.००
४	समपातळी चर खोदणे ०.६० मी. रुंद व ०.४५ मी. खोल आकाराच्या चरातून निघालेली माती उताराचे बाजूला लावणे प्रती हे १२०० र.मी. चर खोदणे. (०.१५ म.दि.प्रती र.मी.)	१८३.६०	३५२५१.२०	०.००	३५२५१.२०
५	गुरे प्रतीबंधक चर खोदणे - चराचा पाया व रुंदी ०.६० मीटर, खोली १ मीटर, माथा १.९० मी. व प्रती हेक्टर चराची लांबी १०२ मीटर (प्रती मीटर १५५.४२ रु.) प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची परिमीती घेऊ न त्यानुसार चराची लांबी निश्चित करावी.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
६	खोदलेल्या गुरे प्रतीबंधक चरावर घायपात रोपे ३ ओळीत लावणे, एका हेक्टरवर ३०६ रोपे, ५.४८ रुपये प्रती रोपे याप्रमाणे.	१.००	१९२.००	१६७९.००	१८७१.००
७	खोदलेल्या १२०० र.मी. प्रती हेक्टर सलग समपातळी चरावर गवताचे ५ किलो बी पेरणे, गवत बी ९१.४२ रुपये प्रती किलो.	१२.००	२३०४.००	४५७.००	२७६१.००
८	१२०० मी. सीसीटी वरील अनावश्यक गवत काढणे. १०० र.मी.ला १.२० म. दि. प्रमाणे	१४.४०	२७६४.८०	०.००	२७६४.८०
९	खड्ड्यांची आखणी करणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे ११११ खड्डे आखणी करणे (प्रती ५० खड्डे ०.१३ म.दि.) सा.पु. रु. ४.०९ प्रती ५० खड्डे	२.८९	५५४.८८	९१.००	६४५.८८
१०	खड्डे खोदणे : ३ मी. X ३ मी. अंतरावर ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकारमानाचे खड्डे खोदणे ६.६० म.दि. प्रती १०० खड्डे एकूण खड्डे ११११	७३.३३	१४०७९.३६	०.००	१४०७९.३६
	एकूण	४१५.७९	७९८३१.६८	२७६७.००	८२५९८.६८
	आकस्मिक खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२४७७.९६	२४७७.९६
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	३३०३.९५	३३०३.९५
	एकूण	४१५.७९	७९८३१.६८	८५४८.९१	८८३८०.५९
ब.	प्रथम वर्ष कामे				
१	शासकिय रोपवाटीकेतुन लागवडीसाठी उंच रोपे खरेदी करणे प्रती रोप रु.६४/- प्रमाणे (१०% मरअळीसह) एकूण १२२२ उंच रोपे	०.००	०.००	७८२०८.००	७८२०८.००
२	खणलेले खड्डे चांगल्या मातीने भरणे. निघालेल्या मातीतून दगडागोटे, कचरा वेचून अलग करणे. १.६६ म.दिन प्रती १०० रोपांना, खड्डे भरताना त्यात सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळणे.	१८.४४	३५४०.४८	१९४९.००	५४८९.४८



३	रोपवाटीकेमधून रोपवनक्षेत्रापर्यंत रोपांची वाहतूक १२२२ रोपे,(भराई व उतराई खर्चासह) प्रती ५५ रोपांना १ म.दिन मजुरी व सा.पु. रू. ९.९६ प्रती रोप.	२२.२१	४२६४.३२	१२१७८.००	१६४४२.३२
४	रोपांची लागवड करणे : खड्ड्यात रोपांची लागवड करणे ४ म.दिन प्रति १०० रोपे	४४.६६	८५७४.७२	०.००	८५७४.७२
५	रोपवनात ३ वेळा निंदणी व २ वेळा भरभांगलन करणे. निंदणीचे वेळी खत देणे, प्रती रोपास रू.०.८२ प्रमाणे	३८.८८	७४६४.९६	९१४.००	८३७८.९६
६	१०% मरअळीच्या ठिकाणी नवीन रोपे लागवड करणे. ४ म.दि.प्रमाणे १०० रोपांसाठी	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
७	रोपवन संरक्षण - ९ महिने - जुलै ते मार्च. १० हेक्टर साठी १ मजूर.	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
८	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>१६०.६३</b>	<b>३०८४०.९६</b>	<b>९३२४९.००</b>	<b>१२४०८९.९६</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	३७२२.७०	३७२२.७०
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	४९६३.६०	४९६३.६०
	<b>एकूण</b>	<b>१६०.६३</b>	<b>३०८४०.९६</b>	<b>१०१९३५.३०</b>	<b>१३२७७६.२६</b>
<b>अ.क्र.</b>	<b>कामाची बाब</b>	<b>१ हेक्टर साठी</b>			
		<b>मनुष्य दिवस</b>	<b>मजुरी</b>	<b>साहित्य</b>	<b>एकूण रक्कम</b>
<b>क.</b>	<b>द्वितीय वर्ष कामे</b>				
१	रोपवाटीकेतुन मरअळीचे ठिकाणी रोपे लागवड करण्यासाठी १११ उंच रोपे खरेदी करणे प्रती रोप रू.६४/- प्रमाणे	०.००	०.००	७१०४.००	७१०४.००
२	रोपवाटीकेमधून १११ रोपे वाहतूक करणे. १११ रोपे. प्रति १०० रोपे मजुरी १ म.दि. व सा.पु. रू. ९.९६ प्रति रोप	१.११	२१३.१२	१०५०.००	१२६३.१२
३	१११ रोपांची मरअळी लागवड. १०० रोपांना ४ म.दि. प्रमाणे	४.४४	८५२.४८	०.००	८५२.४८
४	रोपवनात २ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलन करणे. रोपांची माती भुसभुशीत करुन भर देणे, रोपे निंदणीचे वेळी खत देणे. प्रति रोप रू. ०.८२३/- प्रमाणे	२७.७७	५३३१.८४	९१४.००	६२४५.८४
५	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
६	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>७१.८२</b>	<b>१३७८९.४४</b>	<b>९०६८.००</b>	<b>२२८५७.४४</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	६८५.७२	६८५.७२
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	९१४.३०	९१४.३०
	<b>एकूण</b>	<b>७१.८२</b>	<b>१३७८९.४४</b>	<b>१०६६८.०२</b>	<b>२४४५७.४६</b>
<b>ड.</b>	<b>तृतीय वर्ष कामे</b>				
१	रोपवनात १ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलन करणे. रोपांची माती भुसभुशीत करुन भर देणे.	१६.६७	३२००.६४	०.००	३२००.६४
२	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
३	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>५५.१७</b>	<b>१०५९२.६४</b>	<b>०.००</b>	<b>१०५९२.६४</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	३१७.७८	३१७.७८
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	४२३.७१	४२३.७१
	<b>एकूण</b>	<b>५५.१७</b>	<b>१०५९२.६४</b>	<b>७४१.४८</b>	<b>११३३४.१२</b>

इ.	चतुर्थ वर्ष कामे				
१	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>०.००</b>	<b>७३९२.००</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	<b>मजूर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>

फ.	पंचम वर्ष कामे				
१	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>०.००</b>	<b>७३९२.००</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	<b>मजूर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>

गोषवारा							
अ.क्र	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	४१५.७९	७९८३२	२७६७	८२५९९	५७८२	८८३८१
२	प्रथम वर्ष कामे	१६०.६३	३०८४१	९३२४९	१२४०९०	८६८६	१३२७७६
३	द्वितीय वर्ष कामे	७१.८२	१३७८९	९०६८	२२८५७	१६००	२४४५७
४	तृतीय वर्ष कामे	५५.१७	१०५९३	०	१०५९३	७४१	११३३४
५	चतुर्थ वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
६	पंचम वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
	<b>एकूण</b>	<b>७८०.४१</b>	<b>१४९८३९</b>	<b>१०५०८४</b>	<b>२५४९२३</b>	<b>१७८४५</b>	<b>२७२७६७</b>

**प्रति रोप खर्च रुपये २४५.५१**

**नमुना क्रमांक - ७**

४ x ४ मीटर अंतरावर ०.४५ x ०.४५ x ०.४५ मीटर आकारमानाचे ६२५ खड्डे

रोप संख्या ६२५ प्रति हेक्टर

दैनंदिन मजुरी दर रुपये १९२/-

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
अ.	पुर्व पावसाळी कामे				
१	अ) मोजणी व सिमांकन करणे (चार लहान दगडांची रास उभारण्यासह)	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	ब.) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मिटरवर) ग्रिड टाकणे,	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	क.) जागेवरील अनावश्यक झाडेझुडपे काढून जमिन तयार करणे.	१०.००	१९२०.००	९१.००	२०११.००
२	मृदसंधारणाची कामे-दगडधोंडे पसरलेल्या क्षेत्रातून दगड गोळा करणे व ३० मी. अंतरापर्यंत वाहतूक करून दिलेल्या आदेशाप्रमाणे बांधबंदिस्ती करणे.	३१.००	५९५२.००	०.००	५९८३.००
३	समपातळी चराची आखणी करणे. दोन चरातील अंतर ८ मीटर १२०० र.मी. प्रती हे. साधनसामुग्री रु. ७३.१४/- प्रती १००० र.मी. प्रमाणे, चराची आखणी ०.२५ म.दि. प्रती. प्रती १०० र.मी. साठी सा.पु.रु. १४.६२/- प्रती १०० र.मी.	३.००	५७६.००	१७६.००	७५२.००
४	समपातळी चर खोदणे ०.६० मी. रूंद व ०.४५ मी. खोल आकाराच्या चरातून निघालेली माती उताराचे बाजूला लावणे प्रती हे १२०० र.मी. चर खोदणे. (०.१५ म.दि.प्रती र.मी.)	१८३.६०	३५२५१.२०	०.००	३५२५१.२०
५	गुरे प्रतीबंधक चर खोदणे - चराचा पाया व रूंदी ०.६० मीटर, खोली १ मीटर, माथा १.९० मी. व प्रती हेक्टर चराची लांबी १०२ मीटर (प्रती मीटर १५५.४२ रु.) प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची परिमीती घेऊ न त्यानुसार चराची लांबी निश्चित करावी.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
	लागवड पूर्व कामे		०.००		०.००
१	रोपवाटीकेचा अंशतः खर्च ६२५ रोपे लागवडीसाठी, अधिक २० टक्के रोपे मरअळी भरणेसाठी. एकूण ७५० रोपे (१२.५० X २५ से.मी. आकाराच्या पिशवीत) तयार करण्याचा खर्च प्रती रोप रुपये ९.९४ प्रमाणे ( प्रती रोप मजुरी रु.६.७३ व साहित्य पुरवठा रु.३.२१ प्रती रोप)	२६.२९	५०४७.६८	२४१३.००	७७६०.६८
२	खोदलेल्या गुरे प्रतीबंधक चरावर घायपात रोपे ३ ओळीत लावणे, एका हेक्टरवर ३०६ रोपे, ५.४८ रुपये प्रती रोपे याप्रमाणे.	१.००	१९२.००	१६७९.००	१८७१.००
३	खोदलेल्या १२०० र.मी. प्रती हेक्टर सलग समपातळी चरावर गवताचे ५ किलो बी पेरणे, गवत बी ११.४२ रुपये प्रती किलो.	१२.००	२३०४.००	४५७.००	२७६१.००
४	१२०० मी. सीसीटी वरील अनावश्यक गवत काढणे. १०० र.मी.ला १.२० म. दि. प्रमाणे	१४.४०	२७६४.८०	०.००	२७६४.८०
५	वृक्षलागवडीच्या मातीकामासाठी खड्ड्यांची आखणी करणे . प्रती हेक्टर ६२५ खड्डे, आकारमान ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. ४ मी. X ४ मी. अंतरावर - सा.पु. रु. ४.०९ प्रती ५० खड्ड्यांसाठी व ०.१३ म.दि. प्रमाणे	१.६२	३११.०४	५१.२०	३६२.२४
६	वृक्षलागवडीसाठी करावयाचे मातीकाम ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकाराचे ६२५ खड्डे खोदणे. प्रती १०० खड्डे ६.४३ म.दि. प्रमाणे	४१.२५	७९२०.००	०.००	७९२०.००
	एकूण	४०८.७३	७८४७६.१६	५१४०.२०	८३६१६.३६
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२५०८.४९	२५०८.४९
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	३३४४.६५	३३४४.६५
	एकूण	४०८.७३	७८४७६.१६	१०९९३.३५	८९४६९.५१

ब.	प्रथम वर्ष कामे				
१	रोपवाटीकेचा अंशतः खर्च १२.५० X २५ से.मी. पॉलिथीन पिशवीमध्ये ७५० रोपांची एप्रिल ते जून या कालावधीत देखभाल रु. ९.९४ प्रति रोप (मजुरी रु.६.७३ व साहित्य पुरवठा रु.३.२१ प्रति रोप)	६.५७	१२६१.४४	६०३.२४	१८६४.६८
२	खड्डे भरणे. ०.४५ x ०.४५ x ०.४५ मी. आकारमानाचे ६२५ खड्डे मातीने भरणे (१.६६ म.दि. प्रति १०० खड्ड्यांसाठी ) खड्डा भरतेवेळी त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळणे. खत किंमत रु. १.७५ प्रति खड्डा	१०.३८	१९९२.९६	१०९६.८०	३०८९.७६
३	रोपवाटीकेमधून रोपवनक्षेत्रापर्यंत रोपांची वाहतूक ७५० रोपे,(भराई व उतराई खर्चासह) मजुरी ०.१४ म.दिन प्रति १०० रोपे व साहित्य रु. १.८३ प्रति रोप.	१.०५	२०१.६०	१३७१.००	१५७२.६०
४	रोपवनात ६२५ रोपांची लागवड करणे १.५ म.दि. प्रति १०० रोपे	९.३८	१८००.९६	०.००	१८००.९६
५	२०% मरअळीच्या ठिकाणी नवीन रोपे लागवड करणे.(फळ देणा-या प्रजाती लावणे) १०० रोपांसाठी २ म.दि.प्रमाणे	२.५०	४८०.००	०.००	४८०.००
६	रोपवनात ३ वेळा निंदणी व २ वेळा भरभांगलन करणे. ६२५ रोपांसाठी १ निंदणी १ म.दि. प्रति १०० रोपे प्रमाणे मातिकांम ०.५० म.दि. प्रति १०० रोपांप्रमाणे निंदणीचे वेळी खत देणे, प्रति रोपास रु.०.८२ प्रमाणे	२५.००	४८००.००	५१४.१२	५३१४.१२
७	द्वितीय वर्षात मरळीचे जागी पुनर्लागवडीसाठी रोपवाटिका अंशतः खर्च ६२५ रोपांचे - २० टक्के रोपे तयार करणे १२५ रोपे तयार करणे रु. ९.९५ प्रति रोप (मजुरी रु. ६.७३ + साहित्य रु. ३.२२ प्रति रोप) ऑक्टोबर ते मार्च	४.३८	८४०.९६	४०२.१६	१२४३.१२
८	रोपवन संरक्षण - ९ महिने - जुलै ते मार्च. १० हेक्टर साठी १ मजूर.	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>९१.२६</b>	<b>१७५२१.९२</b>	<b>३९८७.३२</b>	<b>२१५०९.२४</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	६४५.२८	६४५.२८
	<b>मजूर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	८६०.३७	८६०.३७
	<b>एकूण</b>	<b>९१.२६</b>	<b>१७५२१.९२</b>	<b>५४९२.९७</b>	<b>२३०१४.८९</b>
क.	<b>द्वितीय वर्ष कामे</b>				
१	रोपवाटीकेचा अंशतः खर्च १२.५० X २५ से.मी. पॉलिथीन पिशवीतील १२५ रोपांची द्वितीय वर्षात मरळीच्याजागी पुनर्लागवडसाठी एप्रिल ते जून कालावधीसाठी देखभाल, रु. ९.९४ प्रति रोप (मजुरी रु.६.७३ + साहित्य रु.३.२१ प्रति रोप)	१.१०	२११.२०	१००.५५	३११.७५
२	रोपवाटिकेमधून १२५ रोपे वाहतूक करणे. (भराई व उतराई खर्चासह) मजुरी ०.१४ म.दि. + साहित्य रु. १.८३ प्रति रोप.	०.१८	३४.५६	२२८.५०	२६३.०६
३	१२५ रोपांची मरअळी लागवड. १०० रोपांना २ म.दि. प्रमाणे	२.५०	४८०.००	०.००	४८०.००
४	रोपवनात २ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलन करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे, रोपे निंदणीचे वेळी खत देणे. प्रति रोप रु. ०.८२३/- प्रमाणे ( १ निंदणी १०० रोपे १ म.दि.) ( १ मातीकाम १०० रोपे ०.५० म.दि. प्रमाणे)	१५.६२	२९९९.०४	५१४.१२	३५१३.१६
५	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
६	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>५७.९०</b>	<b>११११६.८०</b>	<b>८४३.१७</b>	<b>११९५९.९७</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	३५८.८०	३५८.८०
	<b>मजूर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	४७८.४०	४७८.४०
	<b>एकूण</b>	<b>५७.९०</b>	<b>११११६.८०</b>	<b>१६८०.३७</b>	<b>१२७९७.१७</b>
ड.	<b>तृतीय वर्ष कामे</b>				
१	रोपवनात १ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलन करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे.	६.२५	१२००.००	०.००	१२००.००
२	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
३	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>४४.७५</b>	<b>८५९२.००</b>	<b>०.००</b>	<b>८५९२.००</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२५७.७६	२५७.७६
	<b>मजूर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	३४३.६८	३४३.६८
	<b>एकूण</b>	<b>४४.७५</b>	<b>८५९२.००</b>	<b>६०१.४४</b>	<b>९१९३.४४</b>

इ.	चतुर्थ वर्ष कामे				
१	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००
	आकस्मिक खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	मजूर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	एकूण	३८.५०	७३९२.००	५१७.४४	७९०९.४४

फ.	पंचम वर्ष कामे				
१	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	३८.५०	७३९२.००	०.००	७३९२.००
	आकस्मिक खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	मजूर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	एकूण	३८.५०	७३९२.००	५१७.४४	७९०९.४४

गोषवारा

अ.क्र	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	४०८.७३	७८४७६	५१४०	८३६१६	५८५३	८९४७०
२	प्रथम वर्ष कामे	९१.२६	१७५२२	३९८७	२१५०९	१५०६	२३०१५
३	द्वितीय वर्ष कामे	५७.९०	११११७	८४३	११९६०	८३७	१२७९७
४	तृतीय वर्ष कामे	४४.७५	८५९२	०	८५९२	६०१	९१९३
५	चतुर्थ वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
६	पंचम वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
	एकूण	६७९.६४	१३०४९१	९९७१	१४०४६२	९८३२	१५०२९४

प्रति रोप खर्च रुपये २४०.४७

नमुना क्रमांक - ८

६ x ६ मीटर अंतरावर ०.४५ x ०.४५ x ०.४५ मीटर आकारमानाचे २७८ खड्डे

रोप संख्या २७८ प्रति हेक्टर

दैनंदिन मजुरी दर रुपये १९२/-

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
अ.	पुर्व पावसाळी कामे				
१	अ) मोजणी व सिमांकन करणे (चार लहान दगडांची रास उभारण्यासह)	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	ब.) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मिटरवर) ग्रिड टाकणे,	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	क.) जागेवरील अनावश्यक झाडेझुडपे काढून जमिन तयार करणे.	१०.००	१९२०.००	९१.००	२०११.००
२	गुरे प्रतीबंधक चर खोदणे - चराचा पाया व रुंदी ०.६० मीटर, खोली १ मीटर, माथा १.९० मी. व प्रती हेक्टर चराची लांबी १०२ मीटर (प्रती मीटर १५५.४२ रू.) प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची परिमीती घेऊन त्यानुसार चराची लांबी निश्चित करावी.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
३	रोपवाटीकेचा अंशतः खर्च २७८ रोपे लागवडीसाठी, अधिक २० टक्के रोपे मरअळी भरणेसाठी. एकूण ३३३ रोपे (१२.५० X २५ से.मी. आकाराच्या पिशवीत) तयार करण्याचा खर्च प्रती रोप रुपये ८.७८ प्रमाणे ( प्रती रोप मजुरी रू.५.५६ व साहित्य पुरवठा रू.३.२१ प्रती रोप)	९.६५	१८५२.८०	१०७१.२१	२९२४.०१
४	वृक्षलागवडीच्या मातीकामासाठी खड्ड्यांची आखणी करणे . प्रती हेक्टर २७८ खड्डे, आकारमान ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. ६ मी. X ६ मी. अंतरावर - सा.पु. रू. ४.९३ प्रती ५० खड्ड्यांसाठी व ०.१३ म.दि. प्रमाणे	०.८७	१६७.०४	२७.४२	१९४.४६
५	वृक्षलागवडीसाठी करावयाचे मातीकाम ०.४५ मी. X ०.४५ मी. X ०.४५ मी. आकाराचे २७८ खड्डे खोदणे. प्रती १०० खड्डे ६.६० म.दि. प्रमाणे	१८.३५	३५२३.२०	०.००	३५२३.२०
	एकूण	१२३.४४	२३७००.४८	१४६२.६३	२५१६३.११
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	७५४.८९	७५४.८९
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	१००६.५२	१००६.५२
	एकूण	१२३.४४	२३७००.४८	३२२४.०५	२६९२४.५३
ब.	प्रथम वर्ष कामे				
१	रोपवाटीकेचा अंशतः खर्च १२.५० X २५ से.मी. पॉलिथीन पिशवीमध्ये ३३३ रोपांची एप्रिल ते जून या कालावधीत देखभाल रू. २.२० प्रती रोप (मजुरी रू. १.३९ व साहित्य पुरवठा रू. ०.८१ प्रती रोप)	२.४१	४६२.७२	२६८.७२	७३३.४४
२	खड्डे भरणे. ०.४५ x ०.४५ x ०.४५ मी. आकारमानाचे २७८ खड्डे मातीने भरणे (१.६६ म.दि. प्रती १०० खड्ड्यांसाठी ) खड्डा भरतेवेळी त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळणे. खत किंमत रू. १.४६ प्रति खड्डा	४.६१	८८५.१२	४८८.०८	१३७३.२०
३	रोपवाटीकेमधून रोपवनक्षेत्रापर्यंत रोपांची वाहतूक ३३३ रोपे,(भराई व उतराई खर्चासह) (मजुरी ०.१४ म.दिन प्रति १०० रोपे व साहित्य रू. १.८३ प्रती रोप.)	०.४७	९०.२४	६०८.७२	६९८.९६
४	रोपवनात २७८ रोपांची लागवड करणे १.९ म.दि. प्रति १०० रोपे	५.२८	१०१३.७६	०.००	१०१३.७६
५	२०% मरअळीच्या ठिकाणी नवीन रोपे लागवड करणे,(फळ देणा-या प्रजाती लावणे) १०० रोपांसाठी २ म.दि.प्रमाणे	१.१०	२११.२०	०.००	२११.२०
६	रोपवनात ३ वेळा निंदणी व २ वेळा भरभागलन करणे. २७८ रोपांसाठी १ निंदणी १ म.दि. प्रति १०० रोपे प्रमाणे मातिकाम ०.५० म.दि. प्रति १०० रोपाप्रमाणे निंदणीचे वेळी खत देणे, प्रती रोपास रू.०.८२ प्रमाणे	११.१२	२१३५.०४	२२८.६८	२३६३.७२
७	द्वितीय वर्षात मरळीचे जागी पुनर्लागवडीसाठी रोपवाटिका अंशतः खर्च ३३३ रोपांचे - २० टक्के रोपे तयार करणे ५५ रोपे तयार करणे रू. ८.७७ प्रति रोप (मजुरी रू. ५.५५ + साहित्य रू. ३.२२ प्रति रोप) ऑक्टोबर ते मार्च	१.५९	३०५.२८	१७७.३२	४८२.६०
८	रोपवन संरक्षण - १ महिने - जुलै ते मार्च. १० हेक्टर साठी १ मजूर.	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
९	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	५८.५८	११२४७.३६	१७७१.५२	१३०१८.८८
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	३९०.५७	३९०.५७
	मजुर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	५२०.७६	५२०.७६
	एकूण	५८.५८	११२४७.३६	२६८२.८४	१३९३०.२०

क.	द्वितीय वर्ष कामे				
१	रोपवाटोकेचा अंशतः खर्च १२.५० X २५ से.मी. पॉलिथीन पिशवीतील ५५ रोपांची द्वितीय वर्षात मरळीच्याजागी पुर्नलागवडसाठी एप्रिल ते जून कालावधीसाठी देखभाल, रु. १.८३ प्रति रोप (मजुरी रु. १.३९ + साहित्य रु. ०.४४ प्रति रोप)	०.४०	७६.८०	४४.२४	१२१.०४
२	रोपवाटिकेमधून ५५ रोपे वाहतूक करणे. (भराई व उतराई खर्चासह) मजुरी ०.१४ म.दि. + साहित्य रु. १.८३ प्रति रोप.	०.०६	११.५२	१००.५४	११२.०६
३	५५ रोपांची मरअळी लागवड. १०० रोपांना २ म.दि. प्रमाणे	१.१०	२११.२०	०.००	२११.२०
४	रोपवनात २ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलण करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे. रोपे निंदणीचे वेळी खत देणे. प्रति रोप रु. ०.८२३/- प्रमाणे ( १ निंदणी १०० रोपे १ म.दि.) ( १ मातीकाम १०० रोपे ०.५० म.दि. प्रमाणे)	६.९५	१३३४.४०	२२८.६८	१५६३.०८
५	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
६	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>४७.०१</b>	<b>९०२५.९२</b>	<b>३७३.४६</b>	<b>९३९९.३८</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२८१.९८	२८१.९८
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	३७५.९८	३७५.९८
	<b>एकूण</b>	<b>४७.०१</b>	<b>९०२५.९२</b>	<b>१०३१.४२</b>	<b>१००५७.३४</b>
<b>ड.</b>	<b>तृतीय वर्ष कामे</b>				
१	रोपवनात १ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभांगलण करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे.	६.२५	१२००.००	०.००	१२००.००
२	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
३	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>४४.७५</b>	<b>८५९२.००</b>	<b>०.००</b>	<b>८५९२.००</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२५७.७६	२५७.७६
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	३४३.६८	३४३.६८
	<b>एकूण</b>	<b>४४.७५</b>	<b>८५९२.००</b>	<b>६०१.४४</b>	<b>९१९३.४४</b>
<b>इ.</b>	<b>चतुर्थ वर्ष कामे</b>				
१	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>०.००</b>	<b>७३९२.००</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>
<b>फ.</b>	<b>पंचम वर्ष कामे</b>				
१	रोपवन संरक्षण - १२ महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>०.००</b>	<b>७३९२.००</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>

### गोषवारा

अ.क्र	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	१२३.४४	२३७००	१४६३	२५१६३	१७६१	२६९२४
२	प्रथम वर्ष कामे	५८.५८	११२४७	१७७२	१३०१९	९११	१३९३०
३	द्वितीय वर्ष कामे	४७.०१	९०२६	३७३	९३९९	६५८	१००५७
४	तृतीय वर्ष कामे	४४.७५	८५९२	०	८५९२	६०१	९१९३
५	चतुर्थ वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
६	पंचम वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
	<b>एकूण</b>	<b>३५०.७८</b>	<b>६७३५०</b>	<b>३६०८</b>	<b>७०९५७</b>	<b>४९६७</b>	<b>७५९२४</b>

प्रति रोप खर्च रुपये २७३.११

नमुना क्रमांक - ९

वैरण साधन संपत्तीचा विकास

रोप संख्या १५० प्रति हेक्टर + गवत ओटे १०० प्रति हेक्टर

सलग समपातळीचे २ मी. X ०.६० X ०.३० मी. एकूण ५० चर प्रति हेक्टर

दैनंदिन मजुरी दर रुपये १९२/-

अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
अ.	पुर्व पावसाळी कामे				
१	अ) मोजणी व सिमांकन करणे (चार लहान दगडांची रास उभारण्यासह)	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	ब.) उपचार नकाशा तयार करणे (१०० x ५० मिटरवर) ग्रिड टाकणे,	१.००	१९२.००	९१.००	२८३.००
	क.) मृदसंधारणाची कामे नालाबांधकाम ११ घ.मी.	१०.००	१९२०.००	९१.००	२०११.००
२	गुरे प्रतीबंधक चर खोदणे - चराचा पाया व रूंदी ०.६० मीटर, खोली १ मीटर, माथा १.९० मी. व प्रती हेक्टर चराची लांबी १०२ मीटर (प्रती मीटर १५५.४२ रु.) प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची परिमीती घेऊ न त्यानुसार चराची लांबी निश्चित करावी.	८२.५७	१५८५३.४४	९१.००	१५९४४.४४
३	वृक्षलागवडीच्या मातीकामासाठी खड्ड्यांची आखणी करणे . प्रती हेक्टर ५० चर, आकारमान २.०० मी. X ०.६०मी. X ०.३० मी. - सा.पु. रु. १४.६० प्रती १०० र.मी.	०.२५	४८.००	१४.६०	६२.६०
४	वृक्षलागवडीसाठी करावयाचे मातीकाम २ मी. X ०.६० मी. X ०.३० मी. आकाराचे समपातळी आणी एका आड एक विखुरलेले असे ५० चर खोदणे प्रती १०० चरांसाठी - १८ म.दि. (सदर दर हा परि - ३ इतर सर बाबींसाठी आहे. प्रत्यक्षात प्रस्तरानुसार बदल होउ शकेल)	९.००	१७२८.००	०.००	१७२८.००
५	गवत ओटे तयार करणे ( ८ X १.७५ X १.१५ मी. प्रति हेक्टर १०० ओटे)	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
६	रोपवाटीकेचा खर्च १५० रोपे लागवडीसाठी, अधिक २० टक्के रोपे मरअळी भरणेसाठी. एकूण १८० रोपे (१२.५० X २५ से.मी. आकाराच्या पिशवीत) तयार करण्याचा अंशतः खर्च प्रती रोप रुपये ८.७८ प्रमाणे ( प्रती रोप मजुरी रु.५.५६ व साहित्य पुरवठा रु.३.२१ प्रती रोप)	५.२२	१००२.२४	५७९.११	१५८१.३५
७	गवत बी गोळा करणे गवत ओटयावर पेरणीसाठी गवत बी ७ किलो + द्विदल बी ३ किलो. रु. ६० प्रति किलो.	०.००	०.००	१०९६.८०	१०९६.८०
८	गवत बियांच्या गोळ्या तयार करणे	१.७५	३३६.००	३६५.६०	७०१.६०
९	घायपात कंद ४२० कंद (रुपये ४५.७१/- प्रती १०० कंद ) (घायपात कंद न मिळाल्यास प्रोसोपिस, चिल्हार, सागरगोटी इ.वृक्षजातीचे बी सलग तालीवर पेरण्यासाठी खरेदी करणे)	०.००	०.००	५७५.८२	५७५.८२
	<b>एकूण</b>	<b>१४०.७९</b>	<b>२७०३१.६८</b>	<b>२९९५.९३</b>	<b>३००२७.६१</b>
	<b>आकस्मित खर्च ३.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०.००</b>	<b>९००.८३</b>	<b>९००.८३</b>
	<b>मजुर कल्याण ४.० टक्के</b>	<b>०.००</b>	<b>०.००</b>	<b>१२०१.१०</b>	<b>१२०१.१०</b>
	<b>एकूण</b>	<b>१४०.७९</b>	<b>२७०३१.६८</b>	<b>५०९७.८६</b>	<b>३२१२९.५४</b>
ब.	प्रथम वर्ष कामे				
१	रोपवाटीकेचा अंशतः खर्च, रोपांची देखभाल व संगोपन १८० रोपे रु. २.२० प्रती रोप प्रमाणे (प्रती रोप मजुरी रु. १.३९ व साहित्य पुरवठा रु. ०.८१ प्रती रोप)	१.३०	२४९.६०	१४४.७७	३९४.३७
२	खणलेल्या चरातून निघालेल्या मातीतून दगड गोटे, कचरा वेचून अलग करणे व सिंगल सुपर फॉस्फेट टाकणे व चर चांगल्या मातीने भरणे. ५० चर १० म.दि. प्रति १०० चर भरणे प्रतिचर खत किंमत रु. ३२.९० प्रमाणे	५.००	९६०.००	१६४५.००	२६०५.००
३	रोपवाटीकेमधून रोपवनक्षेत्रापर्यंत रोपांची वाहतूक १८० रोपे, रु. १.८३ प्रति रोप(भराई व उतराई खर्चासह) मजुरी ०.१४ म.दिन प्रति १०० रोपे	०.२१	४०.३२	३२९.०४	३६९.३६



४	रोपवाटोकेत घायपात कंद खणणे, रोपवन क्षेत्रापयत वाहतूक करणे आणि लागवड करणे ०.४० म.दि.प्रती १०० घायपात कंद/प्रोसेप्स, चिलार, सागरगोटा इ.वृक्षप्रजातीचे बी चराचे बांधावर तीन ओळीत बी पेरणी करणे	१.६८	३२२.५६	०.००	३२२.५६
५	रोपवनात १५० रोपांची लागवड करणे १.०० म.दि. प्रति १०० रोपे	१.५०	२८८.००	०.००	२८८.००
६	ओटयावर गवत बी व द्विदल बी ५० से.मी. अंतराने पेरणी करणे	५.००	९६०.००	०.००	९६०.००
७	२०% मरअळीच्या ठिकाणी नवीन रोपे लागवड करणे.	०.३०	५७.६०	०.००	५७.६०
८	रोपवनात ३ वेळा निंदणी व डिसेंबर - जानेवारी मध्ये भरभागलन करणे. १५०रोपे निंदणीचे वेळी खत देणे, खत किंमत- रु.०.८२ प्रति रोप प्रमाणे	५.२५	१००८.००	१२३.३९	११३१.३९
९	रोपवन संरक्षण - १० महिने - १० हेक्टर साठी १ मजूर.	३०.००	५७६०.००	०.००	५७६०.००
१०	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
९	द्वितीय वर्षात मरळीचे जागी पुनर्लागवडीसाठी रोपवाटिका अंशतः खर्च १५० रोपांचे - २० टक्के रोपे तयार करणे, ३० रोपे.	१.०५	२०१.६०	९६.५२	२९८.१२
	एकूण	५३.२९	१०२३१.६८	२३३८.७२	१२५७०.४०
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	३७७.११	३७७.११
	मजूर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	५०२.८२	५०२.८२
	एकूण	५३.२९	१०२३१.६८	३२१८.६५	१३४५०.३३
अ.क्र.	कामाची बाब	१ हेक्टर साठी			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण रक्कम
क.	द्वितीय वर्ष कामे				
१	रोपवाटोकेचा खर्च मरळी भरणेसाठी रोपांचे २० टक्के रोपे तयार करणे. ३० रोपांचे देखभाल व संगोपन,प्रति रोपे रु.	१.०५	२०१.६०	९६.५२	२९८.१२
२	रोपवाटिकेमधून ३० रोपे वाहतूक करणे. रु. १.८३ प्रति रोप (भराई व उतराई खर्चासह)			५४.८४	५४.८४
३	३० रोपांची मरअळी लागवड. १०० रोपांना २ म.दि. प्रमाणे	३.००	५७६.००	०.००	५७६.००
४	रोपवनात २ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभागलन करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे, रोपे निंदणीचे वेळी खत देणे. प्रति रोप रु. ०.८२३/- प्रमाणे ( १ निंदणी १०० रोपे १ म.दि.) ( १ मातीकाम १०० रोपे ०.५० म.दि. प्रमाणे)	३.५०	६७२.००	८२.२६	७५४.२६
५	रोपवन संरक्षण - १२ महिने १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
६	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	४६.०५	८८४१.६०	२३३.६२	९०७५.२२
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२७२.२६	२७२.२६
	मजूर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	३६३.०१	३६३.०१
	एकूण	४६.०५	८८४१.६०	८६८.८९	९७१०.४९
ड.	तृतीय वर्ष कामे				
१	रोपवनात १ वेळा निंदणी करणे व १ वेळा भरभागलन करणे. रोपांची माती भुसभुशीत करून भर देणे.	१.७५	३३६.००	०.००	३३६.००
२	रोपवन संरक्षण - १२ महिने १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
३	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	एकूण	४०.२५	७७२८.००	०.००	७७२८.००
	आकस्मित खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२३१.८४	२३१.८४
	मजूर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	३०९.१२	३०९.१२
	एकूण	४०.२५	७७२८.००	५४०.९६	८२६८.९६

इ.	चतुर्थ वर्ष कामे				
१	रोपवन संरक्षण - १२ महिने १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>०.००</b>	<b>७३९२.००</b>
	आकस्मिक खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	मजूर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>

फ.	पंचम वर्ष कामे				
१	रोपवन संरक्षण - १२ महिने १० हेक्टर साठी १ मजूर.	३६.५०	७००८.००	०.००	७००८.००
२	अग्निप्रतिबंधक कामे (जाळ रेषा)	२.००	३८४.००	०.००	३८४.००
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>०.००</b>	<b>७३९२.००</b>
	आकस्मिक खर्च ३.० टक्के	०.००	०.००	२२१.७६	२२१.७६
	मजूर कल्याण ४.० टक्के	०.००	०.००	२९५.६८	२९५.६८
	<b>एकूण</b>	<b>३८.५०</b>	<b>७३९२.००</b>	<b>५१७.४४</b>	<b>७९०९.४४</b>

गोषवारा

अ.क्र	वर्ष	मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य	एकूण	इतर खर्च	एकूण रक्कम
१	लागवड पूर्व कामे	१४०.७९	२७०३२	२९९६	३००२८	२१०२	३२१३०
२	प्रथम वर्ष कामे	५३.२९	१०२३२	२३३९	१२५७०	८८०	१३४५०
३	द्वितीय वर्ष कामे	४६.०५	८८४२	२३४	९०७५	६३५	९७१०
४	तृतीय वर्ष कामे	४०.२५	७७२८	०	७७२८	५४१	८२६९
५	चतुर्थ वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
६	पंचम वर्ष कामे	३८.५०	७३९२	०	७३९२	५१७	७९०९
	<b>एकूण</b>	<b>३५७.३८</b>	<b>६८६१७</b>	<b>५५६८</b>	<b>७४१८५</b>	<b>५१९३</b>	<b>७९३७८</b>

प्रति रोप खर्च रुपये ५२९.१९